



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक – नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - १३]

गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७

[पृष्ठे ७०

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक १३ मार्च २०२५

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६

शुद्धीपत्रक

क्रमांक टीपीएस-१५२३/७७३/प्र.क्र.१४०/२०२३/नवि-९.— ज्याअर्थी, नंदुरबार शहराच्या सुधारित विकास योजनेतील (मूळ हद्द +वाढीव हद्द) मौजे नंदुरबार येथील सर्व्हे नंबर ४२१ मधील ५.१२ हेक्टर क्षेत्र कृषी विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबत, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (२) अन्वये शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्रमांक टीपीएस-१५२३/७७३/प्र.क्र.१४०/२०२३/नवि-९, दिनांक १४ मार्च २०२४ (यात यापुढे “उक्त अधिसूचना” असे उल्लेखलेली आहे) निर्गमित करण्यात आली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेतील “नोंद” मधील अट क्रमांक १ मध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उक्त अधिसूचनेतील “नोंद” मधील अट क्रमांक १ मध्ये खालील सारणीत नमूद केल्यानुसार सुधारणा करणेस्तव प्रस्तुतचे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे व त्यानुसार उक्त अधिसूचना सुधारित करण्यात येत आहे.

अ. क्र.	कोटे	ऐवजी	असे वाचावे
१	२	३	४
१	उक्त अधिसूचनेतील “नोंद” मधील अट क्रमांक १.	अट क्रमांक १.— नंदुरबार शहरासाठी लागू असलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार, जागेच्या रेखांकनात आवश्यक १० टक्के खुली व सुविधा जागेव्यतिरिक्त, १० टक्के अतिरिक्त सुविधा क्षेत्र सार्वजनिक सुविधा क्षेत्रासाठी सोडणे बंधनकारक राहिल.	अट क्रमांक १.— मंजूर फेरबदलाखालील जागेच्या रेखांकनात नंदुरबार शहरासाठी लागू असलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार सोडावयाच्या आवश्यक १० टक्के खुल्या जागे-व्यतिरिक्त, १० टक्के अतिरिक्त सुविधा क्षेत्र सार्वजनिक सुविधा क्षेत्रासाठी सोडणे बंधनकारक राहिल.

सदरचे शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in/Acts & Rules या संकेतस्थळावर प्रसिद्ध.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

धैर्यशील ह. पाटील,

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

Dated 13th March 2025

The Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966

Corrigendum

No. TPS-1523/773/C.R. 140/2023/UD-9.— Whereas, in the Revised Development Plan of Nandurbar City (Original + Additional Area) the Government has approved the deletion of the land admeasuring 5.12 hectare bearing Survey No. 421 of Mouje Nandurbar from Agriculture Zone and inclusion of the land so released in Residential Zone under Section 37 (2) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966 (Mah. Act No. XXXVII) vide Urban Development Department's Notification No. TPS-1523/773/CR-140/2023/UD-9, dated the 14th March 2024 (hereinafter referred to as "the said Notification") ;

and whereas, some corrections are required to be made in the Condition No. 1 in the "Entry" in the said Notification.

Now, therefore, this Corrigendum is being issued to amend the Condition No. 1 in the "Entry" in the said Notification as mentioned in the Table below and the said Notification in being amended accordingly—

Sr. No.	Where	For	Read as
1	2	3	4
1	In the Condition No. 1, in the "Entry" in the said Notification.	Condition No. 1— In the layout of the said Land in addition to 10 percent compulsory open space and amenity space as per the prevailing Development Control Regulations for Nandurbar it will be binding to provide 10 percent additional Amenity Space for Public Amenity.	Condition No. 1— In the layout of the land under sanctioned modification, it will be binding to provide 10 percent Amenity space in addition to 10 percent compulsory open space to be provided as per the provisions of the Unified Development Control and Promotion Regulations for Nandurbar City.

This Corrigendum shall also be published on the Government website **www.maharashtra.gov.in (Acts/Rules)**.

By Order and in the name of the Governor of Maharashtra,

DHAIRYASHIL H. PATIL,

Section Officer to Government.

संचालक नगररचना यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६

आदेश

क्रमांक डीटीपी/वियो शिर्डी/कलम १२७ (२)/आदेश/प्र.क्र. १४३६/टीपीव्ही-४/११७२/सन २०२५.— ज्याअर्थी, तत्कालीन शिर्डी नगरपंचायत हद्दीची विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यात यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधिले आहे) चे कलम ३१ (१) मधील तरतुदीनुसार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक डी.पी. शिर्डी/टीपीव्ही-४/७३३४, दिनांक १५ डिसेंबर १९९२ अन्वये मंजूर झाली असून, ती दिनांक २५ फेब्रुवारी १९९३ अंमलात आलेली आहे (यात यापुढे "उक्त मंजूर विकास योजना" असे संबोधिले आहे.);

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेतील, मौजे शिर्डी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथील सर्व्हे नंबर ५ व न.भू. क्रमांक ९०४ या जमिनीमधील क्षेत्र १५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याने (यात यापुढे “उक्त रस्ता” असे संबोधिले आहे) बाधित होत आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त रस्ता या आरक्षणाचे बाधित क्षेत्राचे भूसंपादन व विकासासाठी तत्कालीन समुचित प्राधिकरण हे नगरपंचायत, शिर्डी (यात यापुढे “उक्त समुचित प्राधिकरण” असे संबोधिले आहे) आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त समुचित प्राधिकरणाने उक्त मंजूर विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून १० (दहा) वर्षांच्या कालावधीत उक्त रस्ता या आरक्षणाखालील जमिनीचे संपादन केलेले नाही;

आणि ज्याअर्थी, उक्त रस्ता या आरक्षणाचे बाधित होणाऱ्या मौजे शिर्डी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथील सर्व्हे नंबर ५ व न.भू. क्रमांक ९०४ या जमिनीमधील ५१०० चौरस मीटर क्षेत्राबाबत (यात यापुढे “उक्त जमीन” असे संबोधिले आहे) उक्त जमिनीच्या जमीन मालकांनी (यात यापुढे “उक्त जमीन मालक” असे संबोधिले आहे) दिनांक ३१ मे २००६ रोजी उक्त समुचित प्राधिकरणावर उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) चे तरतुदीन्वये सूचना (यात यापुढे “उक्त सूचना” असे संबोधिले आहे) बजावलेली असून, ती उक्त समुचित प्राधिकरणास दिनांक १ जून २००६ रोजी प्राप्त झाली होती;

आणि ज्याअर्थी, वरीलप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) चे तरतुदीनुसार, उक्त सूचना बजाविल्यानंतरही उक्त प्राधिकरणाने विहीत कालावधीत उक्त रस्ता या आरक्षणाखालील जागा संपादन केलेली नाही;

आणि ज्याअर्थी, मा. मुंबई उच्च न्यायालयाने, उक्त जागेच्या जमीन मालकांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्रमांक ९७७९/२००७ मध्ये दिनांक ३ मे २०१९ रोजीच्या आदेशान्वये, जमिनीचे वाटाघाटीनुसार जमीन भूसंपादन करणे अथवा सदर न्यायालयाच्या आदेशापासून १ वर्षांचे आत सक्तीचे भूसंपादन करून भूसंपादन मोबदला प्रदान करण्याचे तसेच त्यानुसार मुदतीत कार्यवाही न झाल्यास याचिकाकर्त्याचे जमिनीवरील आरक्षण व्यपगत करणेबाबतचा व सदरची जमीन विकास योजनेतील लगतच्या झोन वापरानुसार जागामालकास उपलब्ध होत असल्याबाबतचा निर्णय दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, सदर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने शिर्डी नगरपरिषदेने सर्वोच्च न्यायालयात Special Leave to Appeal (C) No. ९४०९/२०२० दाखल केली असता, मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे आदेशामध्ये भूसंपादन करणेकामी मूळ मुदत वाढवून मार्च २०२१ पावेतो मुदतवाढ देण्याचा निर्णय पारित केला आहे;

आणि ज्याअर्थी, दरम्यानचे कालावधीत तत्कालीन शिर्डी नगरपंचायतीचे शिर्डी नगरपरिषदेत रुपांतरण होऊन क्षेत्राची सुधारित विकास योजना उक्त अधिनियमाचे कलम ३१ (१) चे तरतुदीन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस/ १६१९ / ४६१ / प्र.क्र. ८१ (अ) २०१९/नवि-०९, दिनांक १९ सप्टेंबर २०१९ द्वारे भागशः मंजूर झाली असून ती दिनांक १९ ऑक्टोबर २०१९ रोजीपासून अंमलात आलेली आहे (यात यापुढे “उक्त सुधारित मंजूर विकास योजना” असे संबोधिले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त सुधारित मंजूर विकास योजनेमध्ये, उक्त जागा १५ मीटर रुंद विकास योजना रस्त्यासाठी आरक्षित आहे व उक्त रस्ता या आरक्षणाचे बाधित क्षेत्राचे भूसंपादन व विकासासाठी समुचित प्राधिकरण शिर्डी नगरपंचायत आहे;

आणि ज्याअर्थी, शासनाने पत्र क्रमांक एचसीआर-३०२५/९०/२०२५/नवि-९, दिनांक २९ जानेवारी २०२५ अन्वये या प्रकरणात रिट याचिका क्रमांक १४३९४ /२०२२ व अवमान याचिका क्रमांक ७५४/२०२२ दाखल झाल्याचे नमूद करून प्रकरणी शिर्डी नगरपरिषदेचा उक्त अधिनियमाच्या कलम १२७ (२) चे तरतुदीन्वये आदेश निर्गमित करणेबाबत प्रस्ताव प्राप्त करून घेवून उक्त अधिनियमाच्या १२७ (२) चे तरतुदीन्वयेचे आदेश त्वरेने निर्गमित करण्याबाबत संचालनालयास कळविले आहे;

आणि ज्याअर्थी, शासनाने पत्र क्रमांक एचसीआर-३०२५/९०/२०२५/नवि-९, दिनांक २९ जानेवारी २०२५ पत्रान्वये, विषयांकित प्रकरणी, मूळ मंजूर विकास योजनेतील आरक्षणाबाबत, कलम १२७ (२) अन्वयेचे आदेश निर्गमित करतानाच, सुधारित विकास योजनेतील, आरक्षण निष्प्रभ ठरविणेची कार्यवाही करावी, असे संचालनालयास कळविले आहे;

आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, शिर्डी यांनी दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजीच्या पत्रान्वये विषयांकित जागेच्या भूसंपादनाबाबत निधीची उपलब्धता होऊ शकली नाही, असे नमूद करून उक्त अधिनियमाच्या कलम १२७ (२) चे तरतुदीन्वयेचे आदेश निर्गमित करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे;

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७

आणि ज्याअर्थी, या प्रस्तावाबाबत सहायक संचालक, नगर रचना, श्रीरामपूर यांनी पत्र क्रमांक ८५, दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ अन्वये व सहसंचालक नगर रचना, नाशिक विभाग, नाशिक यांनी पत्र क्रमांक २१७, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ अन्वये त्यांचे कार्यालयाचे अहवाल सादर केले आहेत;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उपकलम (२) नुसार, उक्त विकास योजनेमधील उक्त रस्ता हे आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत / निष्प्रभ झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक झाले आहे;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) चे तरतुदीन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे, या आदेशान्वये खालील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे उक्त मंजूर विकास योजनेतील उक्त जमिनीवरील उक्त रस्ता हे आरक्षण व्यपगत झाल्याबाबत उक्त मंजूर विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेमध्ये सुधारणा करित आहेत. परिणामतः उक्त मंजूर सुधारित विकास योजनेतील उक्त जमिनीवरील उक्त रस्ता हे आरक्षण निष्प्रभ झाले आहे.

परिशिष्ट

नगरपरिषद, मौजे, तालुका व जिल्हा	मंजूर विकास योजनेतील आरक्षणाचा तपशील व क्षेत्र	सुधारित मंजूर विकास योजनेतील आरक्षणाचा तपशील व क्षेत्र	मंजूर विकास योजनेमधील व्यपगत रस्ता या आरक्षणाचा तपशील व क्षेत्र	सुधारित मंजूर विकास योजनेमधील निष्प्रभ झालेल्या आरक्षणाचा तपशील व क्षेत्र
१	२	३	४	५
नगरपरिषद शिर्डी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर.	सर्व्हे नंबर ५, न.भू.क्र. ९०४, १५ मीटर रुंद विकास योजना रस्ता.	सर्व्हे नंबर ५, न.भू.क्र. ९०४, १५ मीटर रुंद विकास योजना रस्ता.	सर्व्हे नंबर ५, न.भू.क्र. ९०४, १५ मीटर रुंद विकास योजना रस्ता क्षेत्र ५१०० चौरस मीटर.	सर्व्हे नंबर ५, न.भू.क्र. ९०४, १५ मीटर रुंद विकास योजना रस्ता क्षेत्र ५१०० चौरस मीटर.

टिपा.- (१) उक्त रस्ता या आरक्षणातून मुक्त झालेली उक्त जमीन या लगतच्या जमिनीवर व मंजूर विकास योजनेनुसार अनुज्ञेय होणाऱ्या विकासाच्या प्रयोजनासाठी उक्त जमीन मालकास उपलब्ध होईल.

(२) उक्त रस्ता या आरक्षणातून मुक्त झालेल्या उक्त जमिनीचे क्षेत्र दर्शविणाऱ्या उक्त मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा मुख्याधिकारी, शिर्डी नगरपरिषद, शिर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ १ महिन्यापर्यंत खुला ठेवण्यात येत आहे.

(३) सदर आदेश संचालनालयाच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

पुणे, ११ मार्च २०२५.

अविनाश भा. पाटील,
संचालक, नगररचना,
महाराष्ट्र राज्य, पुणे.

BY DIRECTOR OF TOWN PLANNING

Town Planning and Valuation Department

Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966

ORDER

No. D.T.P./D.P. Shirdi/Sec.127 (2)/Order/C.R. No.-1436/TPV-IV/1172/2025.- Whereas, the Development Plan of the Shirdi Nagarpanchayat has been sanctioned under the provision of Section 31 (1) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966 (Mah. Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") by Director of Town Planning, Maharashtra State, Pune vide it's Notification No. D.P.Shirdi/TPV-4/7334, dated 15th December 1992 and the same has come into

force with effect from 25th February 1993 (hereinafter referred to as "the said sanctioned Development Plan");

and whereas, in the said sanctioned Development Plan, land bearing S. No. 5, C.S.N-904 of Mouje Shirdi, taluka Rahata, district Ahilyanagar is affected by Reservation namely Site 15 mtrs wide Development Plan Road (hereinafter referred to as "the said Road");

and whereas, the Appropriate Authority for the acquisition and development of the said Road Reservation is the Nagarpanchayat, Shirdi (hereinafter referred to as "the said Appropriate Authority");

and whereas, the said Appropriate Authority has not acquired the land under the said Road Reservation within a period of 10 (ten) years from the date on which the said Reservation came into force;

and whereas, the owners of the land (hereinafter referred to as "the said Land Owner") affected by the said Road Reservation in respect of the land bearing S. No. 5 and C.S.N. 904 of Mouje Shirdi, taluka Rahata, district Ahilyanagar (hereinafter referred to as "the said Land") has served a Notice dated 31st May 2006 under the provisions of Section 127 (1) of the said Act (hereinafter referred to as "the said Notice") to the said Appropriate Authority which was received by the said Appropriate Authority on 1st June 2006;

and whereas, the said Land under the said Road Reservation is not acquired or no steps for acquisition of the said Land as required under the provisions of section 127 (1) of the said Act have been taken by the said Appropriate Authority, within a stipulated period after the date of service of the said Notice;

and whereas, as per Hon'ble Bombay High Court decision dated 3rd May 2019 in Writ Petition No. 9779/2007 filed by the said Land Owner of the said land, the said land has to be acquired through negotiations or, within one year from the Court's Order, compulsorily acquisition within one year from the Court's Order by providing land acquisition compensation, if the action is not taken within the given time frame, the reservation on the petitioner's land shall lapse, and the said land shall be made available to the Land Owner as per the adjoining zone in the development plan;

and whereas, in pursuance of the said Hon'ble Bombay High Court decision, Shirdi Municipal Council filed Special Leave to Appeal (C) No. 9409/2020 in the Hon'ble Supreme Court and the Hon'ble Supreme Court in it's order has decided to extend the time limit for land acquisition till March 2021;

and whereas, in the mean-time the then Shirdi Nagarpanchayat has been converted into Shirdi Municipal Council and Government of Maharashtra in Urban Development Department *vide* Notification No. TPS/ 1619/461/C.R.81(A) 2019/UD-09, dated 19th September 2019 has been sanctioned the Revised Development Plan of area of the Shirdi Municipal Council (hereinafter referred to as "the Said sanction Revised Development Plan") partly under the provisions of section 31 (1) of the said Act and the same has come into force with effect from the 19th October 2019;

and whereas, in the said sanction Revised Development Plan, the said land is reserved for 15 mtrs. wide Development Plan Road;

and whereas, the Government of Maharashtra *vide* Letter No. HCR- 3025/90/2025/UD-9 dated 29th January 2025, has communicated that, Writ Petition No. 14394/2022 and Contempt Petition No. 754/2022 have been filed in this matter and accordingly, the Government has directed that, a proposal be obtained from the Shirdi Municipal Council for issuing an order under section 127 (2) and has informed the Directorate to expedite the issuance of the order under section 127 (2) at the earliest;

and whereas, the Government of Maharashtra in Urban Development Department *vide* Letter No. HCR-3025/90/2025/UD-9, dated 29th January 2025, has informed the Directorate that, while issuing orders under section 127 (2) regarding the lapsing of the Reservation in the originally sanctioned Development Plan, necessary action should also be taken for redendant the Reservation in the sanctioned Revised Development Plan;

and whereas, the Chief Officer, Municipal Council, Shirdi, *vide* letter dated 29th January 2025, has submitted a proposal to issue an order under the provisions of Section 127 (2) of the said Act stating that funds could not be made available for the acquisition of land for the said Reservation.

and whereas, regarding this proposal, the Assistant Director, Town Planning, Shrirampur *vide* letter No. 85, dated 3rd February 2025 and the Joint Director, Town Planning, Nashik Division, Nashik *vide* letter No. 217, dated 14th February 2025 have submitted their official reports;

and whereas, in accordance with sub-section (2) of Section 127 of the said Act, it has become necessary to issue an order regarding the lapse/ redendant of the said reservation in the said development plan for the said area;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of section 127 of the said Act, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, by this order, hereby amends the notification of the said sanctioned Development Plan as specified in the annexure below, declaring that the reservation on the said land in the said sanctioned Development Plan has lapsed. Consequently, the reservation on the said land in the said sanctioned revised Development Plan has also redendant.

Schedule

Municipal Council, Mouje, taluka, district	Details of reservation and area in the sanctioned Development Plan	Details of reservation and area in the sanctioned Revised Development Plan	Details of lapsed Road Reservation and area in sanctioned Development Plan	Details of the Road Reservation and area that has been redendant in the sanctioned Revised Development Plan
1	2	3	4	5
Municipal Council, Shirdi, Mouje Shirdi, taluka Rahata, district Ahilyanagar.	S. No. 5, C.S.N.904 15 meter wide Development Plan Road.	S. No. 5, C.S.N.904 15 meter wide Development Plan Road.	S. No. 5, C.S.N.904 15 meter wide Development Plan Road, Area 5100 Sq. mtrs.	S. No. 5, C.S.N.904 15 meter wide Development Plan Road, Area 5100 Sq. mtrs.

- Notes –** (1) The said Land so released from the said Road Reservation shall become available to the said Land Owner for the purpose of Development as otherwise permissible in the case of adjacent land under the said sanctioned Development Plan.
- (2) A copy of the Part Plan of the said sanctioned Development Plan showing the area of the said Land which are lapsed from the said Road Reservation is available in the office of the Chief Officer, Municipal Council, Shirdi, district Ahilyanagar during office hours on all working days for inspection to public upto one month.
- (3) This Order shall also be published on the Directorate's official website www.dtp.maharashtra.gov.in

AVINASH B. PATIL,
Director of Town Planning,
Maharashtra State, Pune.

सहायक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार.

अधिसूचना

जिल्हा नंदुरबार

क्रमांक भूसंपादन/एसआर क्र.१०/२०२१/मौजे खामगाव/सन २०२५.-ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/भाग २-अ, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांना यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७, दिनांक २६ एप्रिल २०१८ अन्वये सिंचन प्रकल्पांना उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली असल्यामुळे या प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी प्रशासक नेमण्याची तरतूद आहे, परंतु सदर प्रकल्पात विस्थापन नाही, तसा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही

व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल;

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

उक्त जमिनींचे नकाशे उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहणेकरिता उपलब्ध आहेत.

अनुसूची - एक

जमिनींचे वर्णन

लघु पाटबंधारे योजना, बिलाडी, तालुका-जिल्हा नंदुरबारच्या
बुडीत क्षेत्रासाठी मौजे खामगाव, तालुका-जिल्हा नंदुरबार
येथील आवश्यक खाजगी जमिनींचे संपादन
जिल्हा नंदुरबार, तालुका नंदुरबार, मौजे खामगाव

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर
१	० ५६०
२	३ ६६०
३	३ ५५२
४/१	२ ८१०
४/२	३ १५०
६	० १३०
७	० १३०
९	० २४२
१०	० १८०
१३	० १४०
१६	० ४२०

अनुसूची - एक - चालू

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२
	हे. आर
१९/१	० ४३०
१९/२	० ४३०
२१	० ७४०
२२	० ३०९
२४	० ५८०
२५	० ४००
२६	० १९०
२७	० २०७
२८	० १९७
२९	० १४२
३०	० २०२
३१	० ३४०
३२	० १६०
३४	० २३०
३५	० १६०
३७	० १५६
४०/१	० ८५०
४१	० १४७
४३	० १३२
४४	० ०९६
४५	० २०२
४६	० ०९१
४८	० ०५५
४९/१	० ३४०
५१	० २८८
५२/१	० १४०
५२/२	० ०८०
५३	० १३०
५४	० १३०
५५	० १००
५९	६ १००
६२	० ४००
१०४/१	० ४००
१२६	० ५७०
१२७	० ७८४
१२८	० ०५०

अनुसूची - एक - चालू

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२
	हे. आर
२७८	० ६५०
२७९	० ७००
२८०	१ ४२०
२८१/३	२ १८०
२८१/२	० २७०
२८१/५	० ४१०
एकूण ..	
	३६ ५६१७
एकूण एकंदर क्षेत्र ..	
	३६ ५६१७

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : लघु पाटबंधारे योजना, बिलाडी, तालुका-जिल्हा नंदुरबारच्या बुडीत क्षेत्रासाठी मौजे खामगाव, तालुका-जिल्हा नंदुरबार येथील आवश्यक खाजगी जमिनी संपादन करणे.

प्रकल्प कार्याचे वर्णन : मौजे खामगाव, तालुका-जिल्हा नंदुरबार येथील जमिनीचे भूसंपादन करणे.

समाजाला मिळणारे लाभ : शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणे अपेक्षित आहे.

अनुसूची - तीन

विस्थापन नाही.

अनुसूची - चार

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ३७, दिनांक २६ एप्रिल २०१८ अन्वये सिंचन प्रकल्पांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिली असल्यामुळे सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील- लागू नाही.

अंजली शर्मा,
(भा.प्र.से.),

सहायक जिल्हाधिकारी
तथा भूसंपादन अधिकारी,
नंदुरबार भाग, नंदुरबार.

नंदुरबार, १३ फेब्रुवारी २०२५.

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांजकडून

वाचावे : (४) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/ सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न. भू. ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/जयनगर/२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न. भू. /गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ४७/जा.क्र. २५९/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचावे क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा सारंगखेडामध्ये मौजे जयनगर, तालुका शहादा LGD CODE 525623 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा सारंगखेडामध्ये मौजे जयनगर, तालुका शहादा LGD CODE 525623 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे जयनगर, तालुका शहादा LGD CODE 525623 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच, वाचावे क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे जयनगर, तालुका शहादा LGD CODE 525623 या गावाची सनद फी रक्कम रुपये २,३३,८३५.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा सारंगखेडामधील समाविष्ट गावे व मिळकतींचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे ((पुनर्रचनेपूर्वी))		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	सारंगखेडा	१२२१			सारंगखेडा	१२२१
२	कळंबू	७२६			कळंबू	७२६
३	बामखेडा	६६६			बामखेडा	६६६
४	तोरखेडा	८८२			तोरखेडा	८८२
५	कहाटूळ	८०८			कहाटूळ	८०८
६	वडाळी	७२५			वडाळी	७२५
७	अनरद	४५६			अनरद	४५६

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७
८	फेस	४६८			फेस	४६८
९	पुसनद	५४४			पुसनद	५४४
१०	कोंडावळ	६०६			कोंडावळ	६०६
११	भडगाव	५०			भडगाव	५०
१२	बिलाडी त. सा.	३१४			बिलाडी त. सा.	३१४
१३	लॉडरे	३०४			लॉडरे	३०४
१४	खैरवे	१३१			खैरवे	१३१
१५	बोराडे	१८३			बोराडे	१८३
१६			जयनगर	६६१	जयनगर	६६१
१७			मातकुट	१७८	मातकुट	१७८
१८			खामखेडा	२६	खामखेडा	२६
१९			काकर्दे खु.	७१	काकर्दे खु.	७१
२०			धांद्रे बु.	३११	धांद्रे बु.	३११
२१			कौठळ त.सा.	११९	कौठळ त.सा.	११९
२२			बामखेडा त.सा.	१४०	बामखेडा त.सा.	१४०
२३			कुकावल	१७६	कुकावल	१७६
२४			कुढावद त.सा.	१३०	कुढावद त.सा.	१३०
एकूण १५ गावे		८०८४	एकूण ९ गावे	१८१२	एकूण २४ गावे	९८९९

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

नंदुरबार, ६ मार्च २०२५.

वाचावे : (४) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न. भू. ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/मातकुट/२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न. भू. /गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ४८/जा.क्र. २६०/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचावे क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा सारंगखेडामध्ये मौजे मातकुट, तालुका शहादा LGD CODE 525625 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा सारंगखेडामध्ये मौजे मातकुट, तालुका शहादा LGD CODE 525625 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे मातकुट, तालुका शहादा LGD CODE 525625 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच, वाचावे क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे मातकुट, तालुका शहादा LGD CODE 525625 या गावाची सनद फी रक्कम रुपये ५३,९४८.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा सारंगखेडामधील समाविष्ट गावे व मिळकतीचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	सारंगखेडा	१२२१			सारंगखेडा	१२२१
२	कळंबू	७२६			कळंबू	७२६
३	बामखेडा	६६६			बामखेडा	६६६
४	तोरखेडा	८८२			तोरखेडा	८८२
५	कहाटूळ	८०८			कहाटूळ	८०८
६	वडाळी	७२५			वडाळी	७२५
७	अनरद	४५६			अनरद	४५६
८	फेस	४६८			फेस	४६८
९	पुसनद	५४४			पुसनद	५४४
१०	कोंडावळ	६०६			कोंडावळ	६०६
११	भडगाव	५०			भडगाव	५०
१२	बिलाडी त. सा.	३१४			बिलाडी त. सा.	३१४
१३	लोंढरे	३०४			लोंढरे	३०४
१४	खैरवे	१३१			खैरवे	१३१
१५	बोराडे	१८३			बोराडे	१८३

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७
१६			जयनगर	६६१	जयनगर	६६१
१७			मातकुट	१७८	मातकुट	१७८
१८			खामखेडा	२६	खामखेडा	२६
१९			काकर्दे खु.	७१	काकर्दे खु.	७१
२०			धांद्रे बु.	३११	धांद्रे बु.	३११
२१			कौठळ त.सा.	११९	कौठळ त.सा.	११९
२२			बामखेडा त.सा.	१४०	बामखेडा त.सा.	१४०
२३			कुकावल	१७६	कुकावल	१७६
२४			कुढावद त.सा.	१३०	कुढावद त.सा.	१३०
एकूण १५ गावे		८०८४	एकूण ९ गावे	१८१२	एकूण २४ गावे	९८९९

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

नंदुरबार, ६ मार्च २०२५.

वाचावे : (४) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न. भू. ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/खामखेडा/२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न. भू. /गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ४९/जा.क्र. २६१/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचावे क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा सारंगखेडामध्ये मौजे खामखेडा, तालुका शहादा LGD CODE 525608 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा

सारंगखेडामध्ये मौजे खामखेडा, तालुका शहादा LGD CODE 525608 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे खामखेडा, तालुका शहादा LGD CODE 525608 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच, वाचावे क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे खामखेडा, तालुका शहादा LGD CODE 525608 या गावाची सनद फी रक्कम रुपये ८,८४०.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा सारंगखेडामधील समाविष्ट गावे व मिळकतीचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	सारंगखेडा	१२२१			सारंगखेडा	१२२१
२	कळंबू	७२६			कळंबू	७२६
३	बामखेडा	६६६			बामखेडा	६६६
४	तोरखेडा	८८२			तोरखेडा	८८२
५	कहाटूळ	८०८			कहाटूळ	८०८
६	वडाळी	७२५			वडाळी	७२५
७	अनरद	४५६			अनरद	४५६
८	फेस	४६८			फेस	४६८
९	पुसनद	५४४			पुसनद	५४४
१०	कोंडावळ	६०६			कोंडावळ	६०६
११	भडगाव	५०			भडगाव	५०
१२	बिलाडी त. सा.	३१४			बिलाडी त. सा.	३१४
१३	लोंढरे	३०४			लोंढरे	३०४
१४	खैरवे	१३१			खैरवे	१३१
१५	बोराडे	१८३			बोराडे	१८३
१६			जयनगर	६६१	जयनगर	६६१
१७			मातकुट	१७८	मातकुट	१७८
१८			खामखेडा	२६	खामखेडा	२६
१९			काकर्दे खु.	७१	काकर्दे खु.	७१
२०			धांद्रे बु.	३११	धांद्रे बु.	३११
२१			कौठळ त.सा.	११९	कौठळ त.सा.	११९

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७
२२			बामखेडा त.सा.	१४०	बामखेडा त.सा.	१४०
२३			कुकावल	१७६	कुकावल	१७६
२४			कुढावद त.सा.	१३०	कुढावद त.सा.	१३०
एकूण १५ गावे		८०८४	एकूण ९ गावे	१८१२	एकूण २४ गावे	९८९९

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

नंदुरबार, ६ मार्च २०२५.

वाचावे : (४) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/ सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न. भू. ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/काकर्दे खु./२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न. भू. /गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ५०/जा.क्र. २६२/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचावे क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा सारंगखेडामध्ये मौजे काकर्दे खु., तालुका शहादा LGD CODE 525619 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा सारंगखेडामध्ये मौजे काकर्दे खु., तालुका शहादा LGD CODE 525619 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे काकर्दे खु., तालुका शहादा LGD CODE 525619 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच, वाचावे क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे काकर्दे खु., तालुका शहादा LGD CODE 525619 या गावाची सनद फी रक्कम रुपये २६,९०९.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा सारंगखेडामधील समाविष्ट गावे व मिळकतींचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	सारंगखेडा	१२२१			सारंगखेडा	१२२१
२	कळंबू	७२६			कळंबू	७२६
३	बामखेडा	६६६			बामखेडा	६६६
४	तोरखेडा	८८२			तोरखेडा	८८२
५	कहाटूळ	८०८			कहाटूळ	८०८
६	वडाळी	७२५			वडाळी	७२५
७	अनरद	४५६			अनरद	४५६
८	फेस	४६८			फेस	४६८
९	पुसनद	५४४			पुसनद	५४४
१०	कोंडावळ	६०६			कोंडावळ	६०६
११	भडगाव	५०			भडगाव	५०
१२	बिलाडी त. सा.	३१४			बिलाडी त. सा.	३१४
१३	लॉंदरे	३०४			लॉंदरे	३०४
१४	खैरवे	१३१			खैरवे	१३१
१५	बोराडे	१८३			बोराडे	१८३
१६			जयनगर	६६१	जयनगर	६६१
१७			मातकुट	१७८	मातकुट	१७८
१८			खामखेडा	२६	खामखेडा	२६
१९			काकर्दे खु.	७१	काकर्दे खु.	७१
२०			धांद्रे बु.	३११	धांद्रे बु.	३११
२१			कौठळ त.सा.	११९	कौठळ त.सा.	११९
२२			बामखेडा त.सा.	१४०	बामखेडा त.सा.	१४०
२३			कुकावल	१७६	कुकावल	१७६
२४			कुढावद त.सा.	१३०	कुढावद त.सा.	१३०
एकूण १५ गावे		८०८४	एकूण ९ गावे		१८१२	एकूण २४ गावे
						९८९९

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

नंदुरबार, ६ मार्च २०२५.

वाचावे : (४) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/ सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न. भू. ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/धांद्रे बु./२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न. भू. /गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ५१/जा.क्र. २६३/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचावे क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा सारंगखेडामध्ये मौजे धांद्रे बु., तालुका शहादा LGD CODE 525614 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा सारंगखेडामध्ये मौजे धांद्रे बु., तालुका शहादा LGD CODE 525614 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे धांद्रे बु., तालुका शहादा LGD CODE 525614 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच, वाचावे क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे धांद्रे बु., तालुका शहादा LGD CODE 525614 या गावाची सनद फी रक्कम रुपये १,२३,३९१.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा सारंगखेडामधील समाविष्ट गावे व मिळकतींचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	सारंगखेडा	१२२१			सारंगखेडा	१२२१
२	कळंबू	७२६			कळंबू	७२६
३	बामखेडा	६६६			बामखेडा	६६६
४	तोरखेडा	८८२			तोरखेडा	८८२
५	कहाटूळ	८०८			कहाटूळ	८०८
६	वडाळी	७२५			वडाळी	७२५
७	अनरद	४५६			अनरद	४५६
८	फेस	४६८			फेस	४६८

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७
९	पुसनद	५४४			पुसनद	५४४
१०	कोंडावळ	६०६			कोंडावळ	६०६
११	भडगाव	५०			भडगाव	५०
१२	बिलाडी त. सा.	३१४			बिलाडी त. सा.	३१४
१३	लोंढरे	३०४			लोंढरे	३०४
१४	खैरवे	१३१			खैरवे	१३१
१५	बोराडे	१८३			बोराडे	१८३
१६			जयनगर	६६१	जयनगर	६६१
१७			मातकुट	१७८	मातकुट	१७८
१८			खामखेडा	२६	खामखेडा	२६
१९			काकर्दे खु.	७१	काकर्दे खु.	७१
२०			धांद्रे बु.	३११	धांद्रे बु.	३११
२१			कौठळ त.सा.	११९	कौठळ त.सा.	११९
२२			बामखेडा त.सा.	१४०	बामखेडा त.सा.	१४०
२३			कुकावल	१७६	कुकावल	१७६
२४			कुढावद त.सा.	१३०	कुढावद त.सा.	१३०
एकूण १५ गावे		८०८४	एकूण ९ गावे	१८१२	एकूण २४ गावे	९८९९

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

नंदुरबार, ६ मार्च २०२५.

वाचावे : (४) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न. भू. ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/कौठळ त.सा./२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न. भू. /गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ५२/जा.क्र. २६४/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचावे क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा सारंगखेडामध्ये मौजे कौठळ त.सा., तालुका शहादा LGD CODE 525604 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा सारंगखेडामध्ये मौजे कौठळ त.सा., तालुका शहादा LGD CODE 525604 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे कौठळ त.सा., तालुका शहादा LGD CODE 525604 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच, वाचावे क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे कौठळ त.सा., तालुका शहादा LGD CODE 525604 या गावाची सनद फी रक्कम रुपये ४५,२०८.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा सारंगखेडामधील समाविष्ट गावे व मिळकतीचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	सारंगखेडा	१२२१			सारंगखेडा	१२२१
२	कळंबू	७२६			कळंबू	७२६
३	बामखेडा	६६६			बामखेडा	६६६
४	तोरखेडा	८८२			तोरखेडा	८८२
५	कहाटूळ	८०८			कहाटूळ	८०८
६	वडाळी	७२५			वडाळी	७२५
७	अनरद	४५६			अनरद	४५६
८	फेस	४६८			फेस	४६८
९	पुसनद	५४४			पुसनद	५४४
१०	कोंडावळ	६०६			कोंडावळ	६०६
११	भडगाव	५०			भडगाव	५०
१२	बिलाडी त. सा.	३१४			बिलाडी त. सा.	३१४
१३	लोंढरे	३०४			लोंढरे	३०४

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७
१४	खैरवे	१३१			खैरवे	१३१
१५	बोराडे	१८३			बोराडे	१८३
१६			जयनगर	६६१	जयनगर	६६१
१७			मातकुट	१७८	मातकुट	१७८
१८			खामखेडा	२६	खामखेडा	२६
१९			काकर्दे खु.	७१	काकर्दे खु.	७१
२०			धांद्रे बु.	३११	धांद्रे बु.	३११
२१			कौठळ त.सा.	११९	कौठळ त.सा.	११९
२२			बामखेडा त.सा.	१४०	बामखेडा त.सा.	१४०
२३			कुकावल	१७६	कुकावल	१७६
२४			कुढावद त.सा.	१३०	कुढावद त.सा.	१३०
एकूण १५ गावे		८०८४	एकूण ९ गावे	१८१२	एकूण २४ गावे	९८९९

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

नंदुरबार, ६ मार्च २०२५.

वाचावे : (४) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न. भू. ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/बामखेडा त.सा./२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न. भू. /गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ५३/जा.क्र. २६५/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७

त्यानुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचावे क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा सारंगखेडामध्ये मौजे बामखेडा त.सा., तालुका शहादा LGD CODE 525603 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा सारंगखेडामध्ये मौजे बामखेडा त.सा., तालुका शहादा LGD CODE 525603 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे बामखेडा त.सा., तालुका शहादा LGD CODE 525603 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच, वाचावे क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे बामखेडा त.सा., तालुका शहादा LGD CODE 525603 या गावाची सनद फी रक्कम रुपये ५८,४८०.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा सारंगखेडामधील समाविष्ट गावे व मिळकतीचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	सारंगखेडा	१२२१			सारंगखेडा	१२२१
२	कळंबू	७२६			कळंबू	७२६
३	बामखेडा	६६६			बामखेडा	६६६
४	तोरखेडा	८८२			तोरखेडा	८८२
५	कहाटूळ	८०८			कहाटूळ	८०८
६	वडाळी	७२५			वडाळी	७२५
७	अनरद	४५६			अनरद	४५६
८	फेस	४६८			फेस	४६८
९	पुसनद	५४४			पुसनद	५४४
१०	कोंडावळ	६०६			कोंडावळ	६०६
११	भडगाव	५०			भडगाव	५०
१२	बिलाडी त. सा.	३१४			बिलाडी त. सा.	३१४
१३	लोंढरे	३०४			लोंढरे	३०४
१४	खैरवे	१३१			खैरवे	१३१
१५	बोराडे	१८३			बोराडे	१८३
१६			जयनगर	६६१	जयनगर	६६१
१७			मातकुट	१७८	मातकुट	१७८
१८			खामखेडा	२६	खामखेडा	२६
१९			काकर्दे खु.	७१	काकर्दे खु.	७१
२०			धांद्रे बु.	३११	धांद्रे बु.	३११

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७
२१			कौठळ त.सा.	११९	कौठळ त.सा.	११९
२२			बामखेडा त.सा.	१४०	बामखेडा त.सा.	१४०
२३			कुकावल	१७६	कुकावल	१७६
२४			कुढावद त.सा.	१३०	कुढावद त.सा.	१३०
एकूण १५ गावे		८०८४	एकूण ९ गावे	१८१२	एकूण २४ गावे	९८९९

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

नंदुरबार, ६ मार्च २०२५.

वाचावे : (४) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/ सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न. भू. ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/कुकावल/२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न. भू. /गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ५४/जा.क्र. २६६/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचावे क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा सारंगखेडामध्ये मौजे कुकावल, तालुका शहादा LGD CODE 525597 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा सारंगखेडामध्ये मौजे कुकावल, तालुका शहादा LGD CODE 525597 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे कुकावल, तालुका शहादा LGD CODE 525597 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच, वाचावे क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे कुकावल, तालुका शहादा LGD CODE 525597 या गावाची सनद फी रक्कम रुपये ६६,९५९.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा सारंगखेडामधील समाविष्ट गावे व मिळकतीचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	सारंगखेडा	१२२१			सारंगखेडा	१२२१
२	कळंबू	७२६			कळंबू	७२६
३	बामखेडा	६६६			बामखेडा	६६६
४	तोरखेडा	८८२			तोरखेडा	८८२
५	कहाटूळ	८०८			कहाटूळ	८०८
६	वडाळी	७२५			वडाळी	७२५
७	अनरद	४५६			अनरद	४५६
८	फेस	४६८			फेस	४६८
९	पुसनद	५४४			पुसनद	५४४
१०	कोंडावळ	६०६			कोंडावळ	६०६
११	भडगाव	५०			भडगाव	५०
१२	बिलाडी त. सा.	३१४			बिलाडी त. सा.	३१४
१३	लोंढरे	३०४			लोंढरे	३०४
१४	खैरवे	१३१			खैरवे	१३१
१५	बोराडे	१८३			बोराडे	१८३
१६			जयनगर	६६१	जयनगर	६६१
१७			मातकुट	१७८	मातकुट	१७८
१८			खामखेडा	२६	खामखेडा	२६
१९			काकर्दे खु.	७१	काकर्दे खु.	७१
२०			धांद्रे बु.	३११	धांद्रे बु.	३११
२१			कौठळ त.सा.	११९	कौठळ त.सा.	११९
२२			बामखेडा त.सा.	१४०	बामखेडा त.सा.	१४०
२३			कुकावल	१७६	कुकावल	१७६
२४			कुढावद त.सा.	१३०	कुढावद त.सा.	१३०
एकूण १५ गावे		८०८४	एकूण ९ गावे		१८१२	एकूण २४ गावे
						९८९९

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

वाचावे : (४) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/ सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न. भू. ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/कुढावद त.सा./२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न. भू. /गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ५५/जा.क्र. २६७/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्र. १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचावे क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा सारंगखेडामध्ये मौजे कुढावद त.सा., तालुका शहादा LGD CODE 525605 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा सारंगखेडामध्ये मौजे कुढावद त.सा., तालुका शहादा LGD CODE 525605 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे कुढावद त.सा., तालुका शहादा LGD CODE 525605 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच, वाचावे क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे कुढावद त.सा., तालुका शहादा LGD CODE 525605 या गावाची सनद फी रक्कम रुपये ४९,८२८.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा सारंगखेडामधील समाविष्ट गावे व मिळकतींचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	सारंगखेडा	१२२१			सारंगखेडा	१२२१
२	कळंबू	७२६			कळंबू	७२६
३	बामखेडा	६६६			बामखेडा	६६६
४	तोरखेडा	८८२			तोरखेडा	८८२

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७
५	कहाटूळ	८०८			कहाटूळ	८०८
६	वडाळी	७२५			वडाळी	७२५
७	अनरद	४५६			अनरद	४५६
८	फेस	४६८			फेस	४६८
९	पुसनद	५४४			पुसनद	५४४
१०	कोंडावळ	६०६			कोंडावळ	६०६
११	भडगाव	५०			भडगाव	५०
१२	बिलाडी त. सा.	३१४			बिलाडी त. सा.	३१४
१३	लोंढरे	३०४			लोंढरे	३०४
१४	खैरवे	१३१			खैरवे	१३१
१५	बोराडे	१८३			बोराडे	१८३
१६			जयनगर	६६१	जयनगर	६६१
१७			मातकुट	१७८	मातकुट	१७८
१८			खामखेडा	२६	खामखेडा	२६
१९			काकर्दे खु.	७१	काकर्दे खु.	७१
२०			धांद्रे बु.	३११	धांद्रे बु.	३११
२१			कौठळ त.सा.	११९	कौठळ त.सा.	११९
२२			बामखेडा त.सा.	१४०	बामखेडा त.सा.	१४०
२३			कुकावल	१७६	कुकावल	१७६
२४			कुढावद त.सा.	१३०	कुढावद त.सा.	१३०
एकूण १५ गावे		८०८४	एकूण ९ गावे	१८१२	एकूण २४ गावे	९८९९

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

नंदुरबार, ६ मार्च २०२५.

वाचा- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न.भू.ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/पळासवाडा/२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न.भू./गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ५६/जा.क्र. २६८/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्रमांक १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे / सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करणेत आलेले आहेत.

त्यानुसार, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचा क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा प्रकाशामध्ये मौजे पळासवाडा, तालुका शहादा LGD CODE 525592 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा प्रकाशामध्ये मौजे पळासवाडा, तालुका शहादा LGD CODE 525592 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे पळासवाडा, तालुका शहादा LGD CODE 525592 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच वाचा क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे पळासवाडा, तालुका शहादा LGD CODE 525592 या गावाची सनद फी रक्कम रुपये २७,३२०.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा प्रकाशामधील समाविष्ट गावे व मिळकतींचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

सजा प्रकाशा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	प्रकाशा	२१७९			प्रकाशा	२१७९
२	वैजाली	७२८			वैजाली	७२८
३	डामरखेडा	४५८			डामरखेडा	४५८
४	धुरखेडा	५८२			धुरखेडा	५८२
५	भादे	३८९			भादे	३८९
६	शिरुड दिगर	५७८			शिरुड दिगर	५७८
७	पाडळदे बु.	११६०			पाडळदे बु.	११६०

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७
८	कुढावद	४७७			कुढावद	४७७
९	शेल्टी	५०६			शेल्टी	५०६
१०	पिंगाणे	४०९			पिंगाणे	४०९
११	कलसाडी	४२२			कलसाडी	४२२
१२	ससदे	२५४			ससदे	२५४
१३	वाघोदे	९७			वाघोदे	९७
१४	वाडी	६६			वाडी	६६
१४			पळासवाडा	८१	पळासवाडा	८१
१५			करजई	१४७	करजई	१४७
१६			करनखेडा	१५४	करनखेडा	१५४
एकूण.. १४ गावे		८३०५	एकूण.. ३ गावे	३८२	एकूण.. १७ गावे	८६८७

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

नंदुरबार, ६ मार्च २०२५.

वाचा- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न.भू.ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/करजई/२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न.भू./गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ५७/जा.क्र. २६९/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागा-कडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्रमांक १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे / सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करणेत आलेले आहेत.

त्यानुसार, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचा क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा प्रकाशामध्ये मौजे करजई, तालुका शहादा LGD CODE 525582 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा प्रकाशामध्ये मौजे करजई, तालुका शहादा LGD CODE 525582 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे करजई, तालुका शहादा LGD CODE 525582 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच वाचा क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे करजई, तालुका शहादा LGD CODE 525582 या गावाची सनद फी रक्कम रुपये ६०,३५८.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा प्रकाशामधील समाविष्ट गावे व मिळकतीचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

सजा प्रकाशा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	प्रकाशा	२१७९			प्रकाशा	२१७९
२	वैजाली	७२८			वैजाली	७२८
३	डामरखेडा	४५८			डामरखेडा	४५८
४	धुरखेडा	५८२			धुरखेडा	५८२
५	भादे	३८९			भादे	३८९
६	शिरुड दिगर	५७८			शिरुड दिगर	५७८
७	पाडळदे बु.	११६०			पाडळदे बु.	११६०
८	कुढावद	४७७			कुढावद	४७७
९	शेल्टी	५०६			शेल्टी	५०६
१०	पिंगाणे	४०९			पिंगाणे	४०९
११	कलसाडी	४२२			कलसाडी	४२२
१२	ससदे	२५४			ससदे	२५४
१३	वाघोदे	९७			वाघोदे	९७
१४	वाडी	६६			वाडी	६६
१४			पळासवाडा	८१	पळासवाडा	८१
१५			करजई	१४७	करजई	१४७
१६			करनखेडा	१५४	करनखेडा	१५४
एकूण.. १४ गावे		८३०५	एकूण.. ३ गावे		३८२	एकूण.. १७ गावे
						८६८७

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७

वाचा- (४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक नागरी भूमापन-३/सनद फी आकारणी/प्र.क्र.१३८/२०, दिनांक १२ नोव्हेंबर २०२०.

(६) उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील प्रस्ताव क्रमांक न.भू.ड्रोन/परिरक्षण प्रस्ताव/करनखेडा/२०२५, दिनांक १० फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक न.भू./गावठाण/अधिसूचना परिरक्षण/आदेश क्रमांक ५८/जा.क्र. २७०/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४/पुणे, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र. क्रमांक १३/मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील क्रमांक गावठाण/ड्रोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे / सजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारित करणेचे अधिकार प्रदान करणेत आलेले आहेत.

त्यानुसार, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचेकडील वाचा क्रमांक ६ नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये सजा प्रकाशामध्ये मौजे करनखेडा, तालुका शहादा LGD CODE 525571 हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा या कार्यालयाच्या अधिनस्थ सजा प्रकाशामध्ये मौजे करनखेडा, तालुका शहादा LGD CODE 525571 हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन मौजे करनखेडा, तालुका शहादा LGD CODE 525571 हे गाव परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १० मार्च २०२५ पासून करणेची आहे. तसेच वाचा क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार मौजे करनखेडा, तालुका शहादा LGD CODE 525571 या गावाची सनद फी रक्कम रुपये ७५,६२६.०० नियमाप्रमाणे वसूल करावी.

परिशिष्ट - ब

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, शहादा यांचे अधिनस्थ सजा प्रकाशामधील समाविष्ट गावे व मिळकतीचा तपशील

जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा

सजा प्रकाशा

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	प्रकाशा	२१७९			प्रकाशा	२१७९
२	वैजाली	७२८			वैजाली	७२८
३	डामरखेडा	४५८			डामरखेडा	४५८

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७
४	धुरखेडा	५८२			धुरखेडा	५८२
५	भादे	३८९			भादे	३८९
६	शिरुड दिगर	५७८			शिरुड दिगर	५७८
७	पाडळदे बु.	११६०			पाडळदे बु.	११६०
८	कुढावद	४७७			कुढावद	४७७
९	शेल्टी	५०६			शेल्टी	५०६
१०	पिंगाणे	४०९			पिंगाणे	४०९
११	कलसाडी	४२२			कलसाडी	४२२
१२	ससदे	२५४			ससदे	२५४
१३	वाघोदे	९७			वाघोदे	९७
१४	वाडी	६६			वाडी	६६
१४			पळासवाडा	८१	पळासवाडा	८१
१५			करजई	१४७	करजई	१४७
१६			करनखेडा	१५४	करनखेडा	१५४
एकूण.. १४ गावे		८३०५	एकूण.. ३ गावे	३८२	एकूण.. १७ गावे	८६८७

मुगूटराव मगर,
जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, नंदुरबार.

नंदुरबार, ६ मार्च २०२५.

प्रभारी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांजकडून

अधिसूचना

क्रमांक गावठाण/नगर भूमापन/परिरक्षण नों.क्र.५/जा.क्र.४७१/२०२५.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ चे शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३१९/स-४/१९९४, दिनांक २० सप्टेंबर १९९४ अन्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/झोन सर्व्हे/प्र. क्र. ३९/२०२१, दिनांक २५ जानेवारी २०२१ अन्वये झोनद्वारे गावठाण नगर भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेस जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांना अधिकार प्रदान करणेत आलेले आहेत.

त्यानुसार उपअधीक्षक, भूमी अभिलेख, श्रीरामपूर यांना त्यांचेकडील प्रस्तावामध्ये उपअधीक्षक, भूमी अभिलेख, श्रीरामपूर यांचे अधिनस्त परिरक्षण भूमापक गावठाण यांचे सजेमध्ये मौजे सरला, नायगाव ही गावे समाविष्ट करण्यास प्रस्तावित केली आहेत.

३० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७

त्यानुसार, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, श्रीरामपूर यांनी प्रस्तावित केलेनुसार सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे मौजे सरला, नायगाव ही गावे परिरक्षण भूमापक गावठाण यांचे सजेमध्ये समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ पासून होणेची आहे. तसेच सनद फी रुपाने खालीलप्रमाणे सनद फी ची रक्कम वसूल करण्यात यावी.

परिशिष्ट

जिल्हा अहिल्यानगर, तालुका श्रीरामपूर

अ. क्र.	सजा	गावाचे नाव	सनद फी वसुली रक्कम
१	२	३	४
१	परिरक्षण भूमापक गावठाण	सरला	५५२३
२		नायगाव	२६७१८
एकूण..		२ गावे	३२२४१

परिशिष्ट

या कार्यालयाकडील क्रमांक गावठाण अधिसूचना/प.नो.४/२०२१-२२, दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगरमधील गावांचा सजेप्रमाणे मिळकतीचा तपशील

सजा परिरक्षण भूमापक, श्रीरामपूर शहर

अ. क्र.	सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (e-PCIS प्रमाणे मिळकत पत्रिका)		परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे		पुनर्रचनेनंतरची स्थिती	
	गावे	मिळकती	गावे	मिळकती	गावे	मिळकती
१	२	३	४	५	६	७
१	श्रीरामपूर	२४८२			श्रीरामपूर	२४८२
एकूण.. १ गाव		२४८२			एकूण.. १ गाव	२४८२

सजा परिरक्षण भूमापक, गावठाण

१	गोडेगाव	३६५	सरला	४१	गोडेगाव	३६५
२	भोकर	७५६	नायगाव	५३	भोकर	७५६
३	वडाळा महादेव	४६४			वडाळा महादेव	४६४
४	निमगाव खैरी	६९१			निमगाव खैरी	६९१
५	टाकळीभान	७१२			टाकळीभान	७१२
६	उंदीरगाव	१०३६			उंदीरगाव	१०३६
७	खंडाळा	४०७			खंडाळा	४०७
८	माळ वाडगाव	५२९			माळ वाडगाव	५२९
९	खोकर	३५५			खोकर	३५५
१०	हरेगाव	११३०			हरेगाव	११३०
११	शिरसगाव	२२६			शिरसगाव	२२६
१२	कमालपूर	५७			कमालपूर	५७
१४	दिघी	३२			दिघी	३२
१५	रामपूर	६०			रामपूर	६०

परिशिष्ट — चालू

१	२	३	४	५	६	७
१६	मुठे वाडगाव	१०९			मुठे वाडगाव	१०९
१७	माळेवाडी	२४७			माळेवाडी	२४७
१८	मातुलठाण	९०			मातुलठाण	९०
१९	नाऊर	२१०			नाऊर	२१०
२०	ब्राह्मणगाव वेताळ	१५८			ब्राह्मणगाव वेताळ	१५८
२१					सरला	४१
२२					नायगाव	५३
एकूण.. १९ गावे		७६३४	२ गावे	९४	एकूण.. २१ गावे	७७२८
सजा परिरक्षण भूमापक, बेलापूर बु.						
१	बेलापूर बु.	२०८१			बेलापूर बु.	२०८१
२	बेलापूर खु.	३६४			बेलापूर खु.	३६४
३	पढेगाव	५७३			पढेगाव	५७३
४	मालुंजे बु.	४४७			मालुंजे बु.	४४७
५	निपाणी वडगाव	१७२१			निपाणी वडगाव	१७२१
६	उंबरगाव	१९६			उंबरगाव	१९६
७	भेर्डापूर	४५१			भेर्डापूर	४५१
८	उक्कलगाव	६०९			उक्कलगाव	६०९
९	कारेगाव	७०९			कारेगाव	७०९
१०	एकलहरे	३३४			एकलहरे	३३४
११	खिर्डी	३१०			खिर्डी	३१०
१२	वांगी बु.	१८			वांगी बु.	१८
१४	वांगी खु.	१४			वांगी खु.	१४
१५	लाडगाव	३३			लाडगाव	३३
१६	कान्हेगाव	४३			कान्हेगाव	४३
१७	मातापूर	६५			मातापूर	६५
१८	फत्याबाद	७८			फत्याबाद	७८
१९	मांडवे	६९			मांडवे	६९
२०	कडीत खुर्द	४१			कडीत खुर्द	४१
२१	कडीत बुद्रुक	१११			कडीत बुद्रुक	१११
२२	गळनिंब	२२१			गळनिंब	२२१
२३	कुरणपूर	८१			कुरणपूर	८१
एकूण.. २२ गावे		८५६९			एकूण.. २२ गावे	८५६९

अविनाश मिसाळ,
प्र. जिल्हा अधीक्षक,
भूमी अभिलेख, अहिल्यानगर.

मुख्याधिकारी यांजकडून

कर्जत नगरपंचायत, कर्जत

जाहीर सूचना

क्रमांक न.प./सामान्य प्रशासन/व.शि./१२२९/२०२५.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाच्या सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-०९२२/प्र.क्र.३२, दिनांक ९ जानेवारी २०२४ या शासन निर्णयान्वये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबींचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिद्ध करणेबाबत मा. उपआयुक्त, न.प. प्रशासन संचालनालय यांचेकडील परिपत्रक नपप्रस/का ०८/DUTD/RTS/२०२३/५६६२, दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ वरील परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने कर्जत नगरपंचायतच्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांबाबतचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र यासोबत जोडले असून सदर विवरणपत्र पुढीलप्रमाणे आहे.

विवरण पत्र- १

अ. क्र	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	फी	नियत काल-मर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
१)	जन्म प्रमाणपत्र देणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२)	मृत्यू प्रमाणपत्र देणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३)	मालमत्ता कर उतारा	१.विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४)	थकबाकी नसल्याचे दाखला देणे	१.विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

५)	अ) दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचे दाखला ३. दस्त- ऐवजाची प्रत (खरेदी खत/ बक्षिस पत्र/ वाटणीपत्र व इतर)	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
६)	ब) वारसा हक्काने हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाकी नसल्याचे दाखला. ३. वारसा हक्क प्रमाणपत्र	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
७)	नव्याने कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. भोगवटा प्रमाणपत्र	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
८)	पुनःकर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
९)	कराची मागणी पत्र तयार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

१०)	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला.					
११)	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सुट मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला.					
१२)	स्वयंमुल्यांकन	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१३)	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला.					
१४)	उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला.					
		३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदी खत, वाटणी पत्र, बक्षीस पत्र इत्यादी)					

१५)	मालमत्ता वापरामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला.					
१६)	मालकीहक्कात बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला.					
१७)	झोन दाखला	१. विहित नमुन्यातील अर्ज.	शासन निर्णय प्रमाणे	७ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. ७/१२ उतारा/सिटी सर्व्हे उतारा					
		३. मोजणी नकाश/ सिटी सर्व्हे उतारा					
१८)	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज.	शासन निर्णय प्रमाणे	३ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. ७/१२ उतारा / सिटी सर्व्हे उतारा					
		३. मोजणी नकाश/ सिटी सर्व्हे उतारा					
१९)	बांधकाम परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज.	शासन निर्णय प्रमाणे	६० दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. वास्तुविशारदाचा दाखला					
		३. मालकी हक्काची कागदपत्रे					
		४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती					
		५. मोजणी नकाशा					
		६. मंजूर रेखांकनाची प्रत					

२०)	जोते प्रमाणपत्र	१.विहित नमुन्यातील अर्ज	शासन निर्णय प्रमाणे	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र					
२१)	भोगवटा प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासन निर्णय प्रमाणे	३० दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र					
		३.जोते प्रमाणपत्र					
		४. घरमालक/ वास्तुविशारद यांचे पुर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र					
२२)	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. रस्ता पुनः-स्थापन करार					
२३)	परवाना/ आकाशचिन्ह परवाना (Signange License) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र					
२४)	नवीन परवाना मिळणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र					
२५)	परवान्याचे नुतनीकरण	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र					

२६)	परवाना हस्तांतरण	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र					
२७)	परवाना दुय्यम प्रत	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र					
२८)	व्यवसायाचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र					
२९)	व्यवसाय बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र					
३०)	परवानाधारक भागीदाराचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र					
३१)	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ/कमी)	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

३२)	परवाना रद्द करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३३)	कालबाह्य परवान्यासाठी नुतनीकरण सुचना	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३४)	राज्याच्या खाद्य परवान्याकरिता नागरिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे (To issue NOC from Municipality or other Local body for state License for food Bussiness)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/ कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

३५)	खाद्य नोंदणी प्रमाणपत्रा- करिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्य- विषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे (To issue Health NOC by Municipality/ Panchyat for Food Registration Certificate)	१.विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२.संबंधित म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र					
		३.ज्या इमारतीत सदरआस्थापना/ कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे					
		४.शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे					
३६)	व्यापार/ व्यवसाय/ साठा करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	आरोग्य विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३७)	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. जागा मालकी कागदपत्रे					
		३. थकबाकी नसल्याचे दाखला					

३८)	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला					
३९)	तात्पुरते/ कायमस्वरूपी नळजोडणी खंडित करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला					
४०)	पुनःजोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला					
४१)	वापरामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला					
४२)	पाणी देयक तयार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४३)	प्लंबर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला					

४४)	प्लंबर परवाना नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. थकबाकी नसल्याचे दाखला					
४५)	नादुरुस्त मीटर तक्रार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४६)	अनधिकृत नळ जोडणी तक्रार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४७)	पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४८)	पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४९)	रस्ता खोदाई परवाना देणे (To Grant road Cutting permission) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	बांधकाम विभाग	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र					
		३. शासना द्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे					

५०)	मोबाईल टॉवर परवाना (Mobile Tower Approval) (Ground Base Tower & Roof Top Tower)	१. विहित नमुन्यातील अर्ज	शासनाने विहित केलेले व नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	बांधकाम विभाग	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
		२. माहिती तंत्रज्ञान यांनी दिलेला परवाना					
		३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा					
		४. वैध भाडेकरारनामा					
		५. स्थळाचा नकाशा (१:१०००)					
		६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र					
		७. संबंधित इमारतीच्या/जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र					
		८. सक्षम प्राधिकाऱ्याचे अग्निशमन ना-हरकत दाखला					
		९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र					
		१०. पर्यावरण विभागाची ना-हरकत					
		११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र					
		१२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज					

५१)	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे	१. पुराव्यासह अर्ज उदा.जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५२)	शहरात स्वच्छता ठेवणे	१. पुराव्यासह अर्ज उदा.जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१ दिवस	पाणीपुरवठा विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५३)	रस्त्यावरील खड्डे बुजविणे	१. पुराव्यासह अर्ज उदा.जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	५ दिवस	बांधकाम विभाग	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५४)	पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे/Water unavailability certificate	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५५)	लॉजिंग हाउस परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त
५६)	लॉजिंग हाउस परवान्याचे नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त

५७)	मंगल कार्यालय/ सभागृह परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त
५८)	मंगल कार्यालय/ सभागृह परवान्याचे नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त
५९)	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त
६०)	भूमीगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरी ता परवानगी देणे.	नगर विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/ CR .२४२/ UD-20, दिनांक ११/१२/२०२२ मधील schedule ३ नुसार आवश्यक कागदपत्रे २. शासन वेळोवेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्ह्याचे सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त

६१)	महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
६२)	सिनेमा चित्रीकरण परवाना (Movie Shooting License) नवीन परवाना व नूतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न प ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
६३)	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. प. ची कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
६४)	व्यवसाय परवाना स्वयं- नूतनीकरण (ऑटो- रिन्युअल) Auto- renewal of Trade License	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न प ची कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

अक्षय जामभाये,
मुख्याधिकारी,
कर्जत नगरपंचायत, कर्जत,
जिल्हा अहिल्यानगर.

कर्जत, १० मार्च २०२५.

आयुक्त तथा प्रशासक यांजकडून
जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव
अधिसूचना

क्रमांक ज.श.म.न.पा./प्र.का./३९२४/२०२५.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ मधील कलम ३ च्या पोट- कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आयुक्त, महानगरपालिका जळगाव यांचे विविध विभागांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा देण्याकरिता विहित कालमर्यादेसह पद निर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी खालील सेवा परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करित आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	लोक सेवांची सुची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत काल-मर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१)	जन्म प्रमाणपत्र देणे	विहित नमुन्यातील अर्ज	मनपा स्तरावर रु.१२/- तत्काळ फी रु.५०/- नोंद उपलब्ध असल्यास	४ दिवस १ दिवस	जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी	आरोग्य अधिकारी	उपायुक्त
२)	मृत्यू प्रमाणपत्र देणे	विहित नमुन्यातील अर्ज	मनपा स्तरावर रु.१२/- तत्काळ फी रु.५०/- नोंद उपलब्ध असल्यास	४ दिवस १ दिवस	जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी	आरोग्य अधिकारी	उपायुक्त
३)	मांस विक्री परवाना	१. लेखी अर्ज, २. जागेचा उतारा, ३. आजूबाजूच्या रहिवाशी नागरिकांची स्वाक्षरी, ४. चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती, ५. पॅन कार्ड / आधार कार्ड, ६. भाडेकरू असल्यास मालकाचे संमती पत्र.	परवाना फी रु. ५००/-, फॉर्म फी रु.१०/-	१५ दिवस	लिपिक	आरोग्य अधिकारी	उपायुक्त

४)	वैयक्तिक सेप्टीक टँक खाली करणे	विनंती अर्ज	प्रती ट्रिप रु.८००/-	५ दिवस	लिपिक	आरोग्य अधिकारी	उपायुक्त
५)	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) वास्तव्याचा पुरावा, ३) वयाचा पुरावा, ४) विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र, ५) १० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र	१) १० दिवसांचे आत शुल्क ५०/- रु. मात्र, २) १० दिवसांचे नंतर परंतु १ वर्षाचे आत शुल्क १००/- रु. मात्र व शास्ती रु. ५०/- मात्र ३) १ वर्षांनंतर शुल्क २००/- रु. मात्र व शास्ती रु. १००/- मात्र	सर्व आवश्यक कागद-पत्रांची पूर्तता झालेनंतर ३ दिवस	विवाह नोंदणी लिपिक	विवाह निबंधक तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी	उपायुक्त
६)	मालमत्ता कर उतारा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी भरणा पावती	१. मागणी रजिस्टर उतारा शुल्क १००/- रु. मात्र २. डाटा रजिस्टर उतारा शुल्क २००/- रु. मात्र.	३ दिवस	प्रभाग लिपिक	कर अधीक्षक	प्रभाग अधिकारी
७)	थकबाकी नसल्याचा दाखला	विहित नमुन्यातील अर्ज	रु. १००/- मात्र	३ दिवस	प्रभाग लिपिक	कर अधीक्षक	प्रभाग अधिकारी
८)	अ) दस्तऐवज आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत / बक्षीस पत्र/ वाटणीपत्र व इतर) ७/१२ किंवा सिटी सर्व्हे उतारा	रु. ३००/- मात्र	३ दिवस	प्रभाग लिपिक	कर अधीक्षक	प्रभाग अधिकारी

	ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. वारसहक्क प्रमाणपत्र (खरेदी खत / बक्षीस पत्र/ वाटणीपत्र व इतर) ७/१२ किंवा सिटी सर्व्हे उतारा	रु. ३००/- मात्र	३ दिवस	प्रभाग लिपिक	कर अधीक्षक	प्रभाग अधिकारी
९)	नवीन नळ संयोजन देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. मालमत्ता कराचा चालू आर्थिक वर्षासह कराचा भरणा केलेल्या पावत्यांच्या सत्यप्रती, ३. सात बारा उतारा (मूळ प्रत)	प्रशासकीय ठराव क्र. ३३ दिनांक १९/१२/२०२३ नुसार मंजूर दराप्रमाणे	३ दिवस	शाखा अभियंता	कर अधीक्षक	प्रभाग अधिकारी
१०)	नळ संयोजन बंद करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. पेय जलाची इतर सुविधा असल्याचे संबंधितांचे हमीपत्र ३. मालमत्ताकराची व पाणीपट्टीची थकबाकी नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र	१) कच्चा रस्ता असल्यास रु. ११५०/- मात्र, २) पक्का रस्ता असल्यास रु. १४६०/-	३ दिवस	शाखा अभियंता	कर अधीक्षक	प्रभाग अधिकारी
११)	नव्याने कर आकारणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. भोगवटा प्रमाणपत्र	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक / कर अधीक्षक	प्रभागक्षेत्र अधिकारी	उपायुक्त (महसूल)
१२)	पुनर्कर आकारणी करणे	विहित नमुन्यातील अर्ज	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक / कर अधीक्षक	प्रभागक्षेत्र अधिकारी	उपायुक्त (महसूल)

१३)	कराचे मागणीपत्र तयार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	प्रभाग अधिकारी
१४)	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला,	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कर निरीक्षक / कर अधीक्षक	प्रभागक्षेत्र अधिकारी	उपायुक्त (महसूल)
१५)	रहिवास नसलेल्या मालमत्ता करात सुट देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक / कर अधीक्षक	प्रभागक्षेत्र अधिकारी	उपायुक्त (महसूल)
१६)	स्वयं मूल्यांकन	विहित नमुन्यातील अर्ज	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक / कर अधीक्षक	प्रभागक्षेत्र अधिकारी	उपायुक्त (महसूल)
१७)	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला,	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक / कर अधीक्षक	प्रभागक्षेत्र अधिकारी	उपायुक्त (महसूल)
१८)	उपविभागा मध्ये मालमत्ता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्र (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीस पत्र)	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	२१ दिवस	कर निरीक्षक / कर अधीक्षक	प्रभागक्षेत्र अधिकारी	उपायुक्त (महसूल)
१९)	मालमत्ता पाडणे व पुनर्बांधणी कर आकारणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीस पत्र)	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक / कर अधीक्षक	प्रभागक्षेत्र अधिकारी	उपायुक्त (महसूल)

२०)	मालकी हक्कात बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्र (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीस पत्र)	महासभा ठराव क्र.४५६, दि.१२/०५/२०२१ नुसार रु.३००/-	७ दिवस	कर निरीक्षक	प्रभागक्षेत्र अधिकारी	उपायुक्त (महसूल)
२१)	नळ जोडणी आकारा- मध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक / कर अधीक्षक	प्रभागक्षेत्र अधिकारी	उपायुक्त (महसूल)
२२)	पुनः जोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	प्रशासकीय ठराव क्र. ३३ दिनांक १९/१२/२०२३ नुसार मंजूर दराप्रमाणे	१५ दिवस	क./ शाखा अभियंता	प्रभाग अधिकारी	शहर अभियंता
२३)	वापरामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	क./ शाखा अभियंता	प्रभाग अधिकारी	शहर अभियंता
२४)	पाणी देयक तयार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	प्रभाग अधिकारी
२५)	आग विझविण्या चा दाखला	१) विहित नमुन्यातील अर्ज २) घटनास्थळाचा पोलीस पंचनामा ३) घटनास्थळाचे फोटो	A) मनपा हद्दीत १) निवासी इमारत : मोफत २) अनिवासी/ व्यावसायिक इमारत रु.१०००/- B) मनपा हद्दीबाहेर- १) निवासी इमारत रु.५००/- २) अनिवासी/ व्यावसायिक इमारत रु. १०००/- C) औद्योगिक वसाहत रु.२०००/- D) दुचाकी/तिनचाकी वाहने मोफत E) चारचाकी व अवजड वाहने रु.२०००/-	३ दिवस	सहा. अग्निशमन अधिकारी	मुख्य अग्निशमन अधिकारी / उप- अग्निशमन अधिकारी	उपायुक्त

२६)	अग्निशमन ना-हरकत दाखला देणे. (Provi-sional NOC)	१) विहित नमुन्यातील अर्ज. २) थकबाकी नसल्याचा दाखला (खुला भूखंड) ३) वास्तुशिल्पकार यांचे प्रमाणपत्र ४) बांधकाम परवानगी (AF Applicable Existing Construction) ५) आधारकार्ड ६) जागेचा ७/१२ उतारा ७) बांधकाम नकाशा (प्लॅन)	महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना (सुधारणा) अधिनियम, २०२३ कलम ११ नुसार अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी वार्षिक दर विवरण पत्राच्या (एएसआर) टक्केवारीनुसार इमारतीच्या विविध प्रवर्गासाठी बांधीव क्षेत्राच्या चौ.मी. प्रमाणे आकारण्यात येईल.	७ दिवस	सहा.अग्निशमन अधिकारी	मुख्य अग्निशमन अधिकारी / उप अग्निशमन अधिकारी	उपायुक्त
२७)	मागणी नोंदवही (डिमांड रजिस्टर) उतारा देणे	विहित नमुन्यातील अर्ज	रु.१२/-	३ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यकारी कर अधीक्षक	उपायुक्त (महसूल)
२८)	थकबाकी नसल्याचा दाखला	विहित नमुन्यातील अर्ज	रु. २०/-	३ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यकारी कर अधीक्षक	उपायुक्त (महसूल)
२९)	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. रस्ता पुर्नस्थापन करार	प्रशासक महासभा ठराव क्र. २३५, दिनांक १३/०२/२०२५ नुसार रुपये २/- मात्र प्रती चौ. फूट प्रती दिवस अधिक जीएसटी	७ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यकारी कर अधीक्षक	उपायुक्त (महसूल)
३०)	वेस्ट मटेरियल उचलणे	साधा अर्ज	मनपा स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कनिष्ठ अभियंता	सहा. अभियंता	शहर अभियंता

३१)	<p>ग्रंथालय :-</p> <p>१.नवीन सभासद करण्याबाबत</p> <p>२. ग्रंथालयातर्फे नागरिकांना / वाचकांना ग्रंथलयाचे सभासद करून त्यांना ग्रंथ सेवा दिली जाते. ग्रंथालयातर्फे वर्गणीदार सभासदांसाठी वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३ मासिक व बालविभागा-साठी वर्ग-४ चालविले जाते. सभासद होताना ते नागरिक वाचकाने ठरविणे की, त्यांच्या आवडी-नुसार कोणत्या वर्गाचे सभासद व्हावे. त्यांच्या आवडीनुसार त्यांना सभासद होता येते.</p>	<p>विहित नमुन्यातील अर्ज</p> <p>नागरिकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र यांपैकी सभासद होण्याकरिता एकाची छायांकित प्रत आवश्यक</p>	<p>सभासद वर्ग १ ते ४ साठी अनामत रु. ५० ते २००</p> <p>आजीव सभासद दर आजीव सभासद वर्ग १, रु. ५००१/-</p> <p>आजीव सभासद वर्ग २, रु. ३००१/-</p> <p>सभासद वर्ग १ ते ४ साठी वार्षिक वर्गणी रु. ६० ते २४० आजीव सभासद दर सर्व सभासद प्रवेश फी रु. २५</p> <p>सभासद वर्ग १ ते ४ साठी दरमहा वर्गणी रु. ५ ते २०/-</p> <p>मनपा कर्मचारी सभासद वर्ग १ व २ साठी अनामत रु. १५०/- व रु. २००/-</p> <p>मनपा कर्मचारी सभासद वर्ग १ व २ साठी अनुक्रमे दरमहा वर्गणी रु. १०/- व रु. ७.५०/-</p> <p>सभासद वर्ग १ व २ साठी घटना प्रत रु. ५/-</p>	१ दिवस किंवा शक्यतो त्याच दिवशी	सहा. ग्रंथपाल	ग्रंथपाल	उपायुक्त
३२)	<p>मालमत्ता कर उतारा देणे (अभिलेखा विभागात हस्तांतरित झालेले)</p>	<p>विहित नमुन्यातील अर्ज, चालू आर्थिक वर्षापर्यंतची कर भरणाची पावती</p>	<p>१. मागणी रजिस्टर उतारा शुल्क १००/- रु. मात्र</p> <p>२. डाटा रजिस्टर उतारा शुल्क २००/- रु. मात्र.</p>	३ दिवस	लिपिक	अभि-लेखापाल	कार्यालय अधीक्षक

३३)	तात्पुरत्या / सीमांकित अभिन्यास परवानगी	<p>१. विहित नमुन्यातील भरलेला अपेन्डीक्स ए फॉर्म</p> <p>२. अलिकडील तारखेचा मालकी हक्काचा ७/१२ उतारा व आवश्यक त्या इतर नोंदी</p> <p>३. मोजणी विभागाकडील जागेचा मोजणी नकाशा</p> <p>४. आर्किटेक्टमार्फत तयार केलेले अभिन्यास नकाशे ४ प्रतीत</p> <p>५. आर्किटेक्ट यांच्या अभिन्यासातून नाला / विद्युत विविध तसेच अतिक्रमण बांधकामाबाबत जागा पाहणी दाखला</p> <p>६. आर्किटेक्ट यांच्या परवानगीची सत्यप्रत</p> <p>७. आवश्यक ती छाननी फी भरल्याची, पावती वरील सर्व कागदपत्रे एका फाईलमध्ये सादर करावी, बिनशेती परवानगी आदेशाची तसेच नकाशाची सत्यप्रत</p> <p>८ नगर भूमापन अधिकारी / अधीक्षक भूमी अभिलेख यांचे-मार्फत अभिन्यासातील भूखंडाची मोजणी केलेल्या नकाशाची मूळ प्रत</p> <p>९. शहर अभियंता यांचेकडील सदर अभिन्यासातील मूलभूत सुविधा विकसित केल्याबाबत रस्ते, गटर्स, कल्वर्ट, संरक्षण भिंत, खुल्या जागेचा तार कंपाऊंड, खुल्या जागेत झाडे लागवड, इलेक्ट्रीक पोल, विद्युत वाहिनी इतर सुविधा स्पेशिफिकेशननुसार केल्याबाबतचा दाखला</p>	<p>फॉर्म फी रु. ५०</p> <p>विकास नियंत्रण नियमावली नुसार</p> <p>रहिवाशी रु. ६० प्रती चौ.मी. किंवा प्रचलित शिघ्र सिद्ध दरातील खुल्या जमिनीच्या दराचे ०.५% प्रमाणे येणारा दर या पैकी जो जास्त असेल तो.</p> <p>औद्योगिक रु. ९० मात्र प्रती चौ.मी. किंवा अ मधील दराच्या १.५ पट यापैकी जो जास्त असेल तो.</p> <p>वाणिज्य रु. १२०/- प्रती चौ.मी. किंवा वरील अ मधील दराच्या दुप्पट या पैकी जो जास्त असेल तो.</p>	६० दिवस	नगर-रचनाकार	सहा. संचालक, नगररचना	आयुक्त
-----	-----------------------------------------	--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	---------	-------------	----------------------	--------

३४)	बांधकाम परवानगी	<p>१. विहित नमुन्यात भरलेला अपेन्डेक्स ए व बी, नियम ६.६.१ नुसार भरलेला फॉर्म</p> <p>२. अलिकडील तारखेचा मालकी हक्काचा ७/१२ उतारा व आवश्यक त्या इतर नोंदी</p> <p>३. मोजणी विभागाकडील जागेचा मोजणी नकाशा</p> <p>४. आर्किटेक्टमार्फत तयार केलेले अभिन्यास नकाशे ४ प्रतीत</p> <p>५. आर्किटेक्ट यांच्या अभिन्यासातून नाला / विद्युत विविध तसेच अतिक्रमण बांधकाम बाबत जागा पाहणी दाखला</p> <p>६. आर्किटेक्ट यांच्या परवानगीची सत्यप्रत</p> <p>७. आवश्यक ती छाननी फी भरल्याची पावती वरील सर्व कागदपत्रे एका फाईलमध्ये सादर करावी, बिनशेती परवानगी आदेशाची तसेच नकाशाची सत्यप्रत</p> <p>८. खरेदीखताची छायांकित प्रत</p> <p>९ स्ट्रक्चरल इंजि. यांचा भूकंपरोधक दाखला</p> <p>१०. १५.०० मी. पेक्षा जास्त उंचीच्या तसेच वाणिज्य व औद्योगिक इमारतीबाबत विकास नियंत्रण नियमावली नियम ६.२, ६.१ मधील १ ते टी अटीची पूर्तता आवश्यक</p> <p>११. छाननी फी विकास आकार, खुला भूखंड कर तसेच इतर सर्व कर भरल्याच्या पावत्या सत्यप्रत</p>	<p>फॉर्म फी रु. ५०</p> <p>विकास नियंत्रण नियमावलीनुसार रहिवाशी रु. ६० प्रती चौ.मी. किंवा प्रचलित शिघ्र सिद्ध दरातील खुल्या जमिनीच्या दराचे २% प्रमाणे येणारा दर या पैकी जो जास्त असेल तो.</p> <p>औद्योगिक रु. ९० मात्र प्रती चौ.मी. किंवा अ मधील दराच्या १.५ पट यापैकी जो जास्त असेल तो.</p> <p>वाणिज्य रु. १२०/- प्रती चौ.मी. किंवा वरील अ मधील दराच्या दुप्पट या पैकी जो जास्त असेल तो.</p> <p>रु. १५ मात्र प्रती चौ.मी. पापु व दिवाबत्ती चार्ज भूखंड क्षेत्रावर रस्ते गटारी चार्जेस अग्निशमन कर उपकर एल बी टी</p>	६० दिवस	नगर- रचनाकार	सहा. संचालक, नगररचना	आयुक्त
-----	--------------------	-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	---------	-----------------	----------------------------	--------

३५)	प्लिंथ कम्लिशन	१. अॅपेन्डीक्स जी नियम ७.४ नुसार संपूर्ण भरलेला फॉर्म-२ २. अलिकडील तारखेचा मालकी हक्काचा ७/१२ उतारा व आवश्यक त्या इतर नोंदी ३. मंजूर इमारत परवानगी नकाशाची छायांकित प्रत, लायसन्स सुप / इंजि. / आर्कि. यांचा सदरचे काम मंजूर नकाशाप्रमाणे व विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूदनुसार झाल्याबाबतचा दाखला.	---	१५ दिवस	नगर-रचनाकार	सहा. संचालक, नगररचना	आयुक्त
३६)	भोगवटा प्रमाणपत्र	१. अॅपेन्डीक्स जी नियम ७.६ नुसार संपूर्ण भरलेला फॉर्म २. अलिकडील तारखेचा मालकी हक्काचा ७/१२ उतारा व आवश्यक त्या इतर नोंदी ३. मंजूर अभिन्यासाची / इमारत परवानगी नकाशाची छायांकित प्रत, ४. विहित नमुन्यातील इमारत पूर्णत्वाचे नकाशे ४ प्रतीत सहीशिकव्यानिशी ५. इमारत परवानगी नकाशाची छायांकित प्रत, लायसन्स सुप/ इंजि. / आर्कि. यांचा जागा पाहणी दाखला. ६. खरेदीखताची छायांकित प्रत ७. स्ट्रक्चरल इंजि. यांचा भूकंपरोधक दाखला ८. १५.०० मी. पेक्षा जास्त उंचीची तसेच वाणिज्य वा औद्योगिक इमारतीबाबत विकास नियंत्रण नियमावली नियम ६.२, ६.१ मधील ए ते टी अटीची पूर्तता आवश्यक ९. छाननी फी विकास आकार, खुला भूखंड कर तसेच इतर सर्व कर भरण्याच्या पावत्या सत्यप्रत	---	२१ दिवस	नगर रचनाकार	सहा. संचालक, नगररचना	आयुक्त

३७)	व्यवसाया- करिता ना-हरकत प्रमाणपत्र	१. महापालिकेचा विहित नमुन्यातील छाननी फॉर्म २. नियमानुसार आवश्यक ती छाननी फी तसेच इतर फी भरणा केलेल्या पावत्या ३. मंजूर अभिन्यासाची छायांकित प्रत ४. मंजूर बांधकाम परवानगी, भोगवटा परवानगी, नकाशाची छायांकित प्रत ५. चालू वर्षाची घरपट्टी भरल्याची छायांकित प्रत ६. भाडेकरी असल्यास मालकाचे विहित नमुन्यातील संमतीपत्र ७. व्यवसायासाठी आवश्यक जागेच्या नकाशाची प्रत	फॉर्म फी रु.५०/- छाननी फी रु.१०००/-	६० दिवस	नगररचनाकार	सहा. संचालक नगररचना	आयुक्त
३८)	हस्तांतरणीय विकास हक्क	१. महापालिकेचा विहित नमुन्यातील अर्ज २. मालकी हक्काचे उतारे ३. मंजूर विकास योजनेनुसार रस्त्याचा / आरक्षणाचा / अभिन्यासाचा नकाशा ४. सर्व रिपोर्ट ५. मोजणी नकाशा ६. अभिन्यास मंजूर असल्यास त्याची सत्यप्रत ७. विहित नमुन्यातील करारनामा	फॉर्म फी रु.५००/- छाननी फी रु.१०/- प्रती चौ.मी.	तसेच ७/१२ उताऱ्यावर मनपाचे नाव लावल्या- पासून ३० दिवसांचे आत डी.आर.सी. देणे.	नगररचनाकार	सहा. संचालक, नगररचना	आयुक्त

३९)	गुंठेवारी	१. महापालिकेतील विहित नमुन्यातील अर्ज, अभिवचन व छाननी फॉर्म २. चालू तारखेचा ७/१२ मिळकत पत्रिकेचा मालकी हक्काचे उतारे ३. सन २००१ पूर्वीची खरेदीखताची सत्यप्रत ४. ड पत्रकाच्या तुकडे पडल्यापासून संपूर्ण नोंदी ५. कच्चा अभिन्यास व पोट-हिस्से दर्शविणारा मोजणी नकाशा ६. बांधकाम असल्यास घरपट्टी डाटा रजिस्टरची प्रत		छाननी फी भूखंड क्षेत्रावर रु. २२५/- बांधकाम क्षेत्रावर विकास नियंत्रण नियमावली नुसार	६० दिवस	नगर-रचनाकार	सहा. संचालक, नगररचना	आयुक्त
४०)	झोन दाखला	१) विहित अर्ज, २) अलि-कडील तारखेचा मालकी हक्काचा उतारा, ३) जागेचा मोजणी नकाशा, ४) सि.स. मोजणी नकाशा	विकास योजना झोन दाखला न.र.यो.तील अ.भु.सनदेच्या प्रथम प्रतीसाठी न.र.यो.तील अ.भु.सनदेच्या दुसऱ्या प्रतीसाठी न.र.योजना पुस्तकामधील एका अ.भु.नोंदीच्या उताऱ्यासाठी मंजूर वि.यो./प्रादेशिक योजने मधील एक स.नं./गट नं.च्या प्रमाणपत्राच्या एका प्रतीसाठी विकास योजना नकाशे, भाग नकाशे यांची सीडी पुरविणे (१ जी.बी.पर्यंत सीडी साठी) मंजूर रेखांकन/बांधकाम नकाशाच्या सत्यप्रती व आदेशाची (शिफारस) प्रत.	७००/- ३०००/- ८००/- २००/- ३००/- ५००/- पत्र/आदेशाचे रु.५/- प्रती पान एन-४ रु.५०/- ए-३ रु.१००/- ए-२ रु.१५०/- ए-१ रु.२००	०७ दिवस	नगर रचनाकार	सहा. संचालक, नगररचना	आयुक्त

४१)	नक्कल फी (सर्टीफाईड)	अर्ज, ज्या नकाशाची नक्कल अपेक्षित आहे त्या नकाशाची अमोनिया प्रिंट व मंजूर नकाशे	नक्कल फी रु. २५०/- प्रती प्रत	७ दिवस	नगररचनाकार	सहा. संचालक, नगररचना	आयुक्त
४२)	प्लंबर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	रु.१०००/- मात्र	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता	शहर अभियंता
४३)	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शैक्षणिक अहर्तेबाबतचे प्रमाणपत्र ३. थकबाकी नसल्याचा दाखला	रु.५००/-	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता	शहर अभियंता
४४)	पाण्याची दबाव क्षमता	विहित नमुन्यातील अर्ज	निरंक	३ दिवस	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता	शहर अभियंता
४५)	पाण्याची गुणवत्ता तक्रार	विहित नमुन्यातील अर्ज	निरंक	३ दिवस	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता	शहर अभियंता
४६)	भाग नकाशा देणे	१) विहित अर्ज, २) अलिकडील तारखेचा मालकी हक्काचा उतारा, ३) जागेचा मोजणी नकाशा, ४) सि.स. मोजणी नकाशा	<div>नकाशा पूर्ण आकार (ए-४ साईज)</div> <div>७००/-</div> <div>नकाशा (ए-३ साईज)</div> <div>११००/-</div> <div>नकाशा (ए-२ साईज)</div> <div>१५००/-</div> <div>नकाशा (ए-१ साईज)</div> <div>२५००/-</div> <div>नकाशा (ए-० साईज)</div> <div>६८००/-</div> <div>न.र.यो.तील अ.भु.व त्याचा मु.भु. दर्शविणारा भाग नकाशा</div> <div>७००/-</div> <div>दोन अ.भु.व त्याचा मु.भु. दर्शविणारा भाग नकाशा</div> <div>१५००/-</div> <div>दोन पेक्षा अधिक अ.भु.व मु.भु. चा भाग नकाशा</div> <div>२५००/-</div>	७ दिवस	सहायक नगर-रचनाकार	नगर-रचनाकार	सहा. संचालक, नगररचना

४७)	(मोबाईल टॉवर परवाना देणे) RoW आणि Mobile Tower (दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणी परवानगी)	१. संचार मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील राजपत्र दि.१७/०९/२०२४ रोजी अधिसूचित केलेनुसार २. शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०२१/सी.आर.२४२/युडी-२०, मंत्रालय, मुंबई-३२, दि.१९/१२/२०२२ या मध्ये मार्गदर्शक तत्त्वांसह विहित नमुन्यातील अर्ज व त्या सोबत लागणारे सर्व कागदपत्रांची यादी याप्रमाणे ३. केंद्र शासनाच्या गतीशक्ती पोर्टलद्वारे (शासनाचे दिनांक १२/११/२०२४ चे पत्रानुसार)	भारत सरकार राजपत्रात दि. १७/०९/२०२४ मध्ये जोडलेल्या 'अनुसूची' नुसार	६७ दिवस	नगररचनाकार	सहा. संचालक, नगररचना	आयुक्त
४८)	जल-निस्सारण जोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. जागा मालकीची कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला	१०००/-	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता	कार्यकारी अभियंता
४९)	नादुरुस्त मीटर तक्रार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज.	सद्यस्थितीत मीटर बसविले नाहीत. तरी मीटर बसविल्यानंतर मनपा स्तरावर महासभा यांचेद्वारे निश्चित होणारे दर.	७ दिवस	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता	कार्यकारी अभियंता

५०)	अनधिकृत नळ जोडणी तक्रार करणे	१.विहित नमुन्यातील अर्ज,	अनधिकृत नळ जोडणी सिद्ध झाल्यास व्यासाप्रमाणे मागील दोन वर्षांची मनपा पाणीपट्टी अधिक नळ जोडणी प्रचलित शुल्क आकारणी करण्यात येईल.	०७ दिवस	कनिष्ठ अभियंता	उप-अभियंता	कार्यकारी अभियंता
५१)	पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे	१.विहित नमुन्यातील अर्ज. २. म.न.पा ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	५०/-	३० दिवस	कनिष्ठ अभियंता	उप-अभियंता	कार्यकारी अभियंता
५२)	अग्निशमन अंतिम ना-हरकत दाखला	१.विहित नमुन्यातील अर्ज २.मंजूर नकाशा ३.पाण्याच्या टाकीची मापे (वास्तुशिल्पकाराच्या सही व शिक्क्यासह) ४. अग्निशमन ना- हरकत दाखला (Provisional NOC) ५.अग्निशमन व आपत्कालिन सेवा फी भरल्याची पावती ६.बांधकाम परवानगी प्रमाणपत्र ७.विकासक/ सोसायटी यांचे अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याचे हमीपत्र ८.फायर लायसन्स एजन्सी यांचेकडील फॉर्म "A" चेकलिस्ट व वैध फायर परवानासह ९.अग्निरोधक दरवाजा प्रमाणपत्र (लागू असल्यास)	१.अग्निशमन वार्षिक फी २% (अग्निशमन अधिनियमातील कलम ११ नुसार घेण्यात आलेल्या फी वर) किंवा निवासी इमारती करिता ५००/- रु. अनिवासी / व्यावसायिक इमारती १०००/- रु. (उक्त दोन्ही पैकी जी फी जास्त असेल ती आकारावी) महासभा ठराव क्र.७६४, दि. २४/०३/२०२२ नुसार रु.२०००/- निवासी इमारती व अनिवासी व्यावसायिक इमारती रु.२०००/-, हॉस्पिटल ० ते २० बेड करिता रु.३०००/-, २० बेडवरीलकरिता (रु. ३०००/- मनपा हद्दीबाहेर)	१५ दिवस	सहायक अग्निशमन अधिकारी	मुख्य अग्निशमन अधिकारी/ उप-अग्निशमन अधिकारी	उपायुक्त

५३)	व्यापार/ व्यवसाय साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. म.न.पा.ची. कोणतीही थकबाकी नसलेबाबत दाखला. ३. जागा भाडेपट्ट्याने असल्यास मालकाचे संमतीपत्र. ४. जागेचा ७/१२ उतारा. ५. आधारकार्ड /पॅनकार्ड ६. शॉप अॅक्ट परवान्याची छायांकित प्रत. ७. आवश्यकतेनुसार अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र. ८. संबंधित व्यापार/व्यवसाय साठा करिता शासनाच्या सर्व आवश्यक परवानगीची प्रती. ९. आधार कार्ड (ओळखीचे प्रमाणपत्र)	साठा करण्यात येणाऱ्या सामान व वस्तूच्या प्रकारानुसार	७ दिवस	कार्यकारी कर अधीक्षक	उपायुक्त (महसूल)	अतिरिक्त आयुक्त
५४)	नवीन परवाना मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. म.न.पा.ची. कोणतीही थकबाकी नसलेबाबत दाखला. ३. जागा भाडेपट्ट्याने असल्यास मालकाचे ना-हरकत दाखला. ४. जागेचा ७/१२ उतारा. ५. आधारकार्ड /पॅनकार्ड ६. शॉप अॅक्ट परवान्याची छायांकित प्रत. ७. आवश्यकतेनुसार अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र. ८. संबंधित व्यापार/व्यवसाय साठा करिता शासनाच्या सर्व आवश्यक परवानगीची प्रती. ९. आधार कार्ड (ओळखीचे प्रमाणपत्र)	साठा करण्यात येणाऱ्या सामान व वस्तूच्या प्रकारानुसार	१५ दिवस	कार्यकारी कर अधीक्षक	उपायुक्त (महसूल)	अतिरिक्त आयुक्त

५५)	नवीन जाहिरात / आकाश-चिन्ह परवाना व नूतनीकरण	१.विहित नमुन्यातील अर्ज, २. जाहिरातीचा नमुना, ३. स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी प्रमाणपत्र, ४.जाहिरातीच्या स्ट्रक्चर संबंधित विमा, ५. पोलीस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ६.जाहिरात स्थळाचा नकाशा, ७. जागा भाडेपट्ट्याने असल्यास मालकाचे ना-हरकत दाखला. ८. जी.एस.टी. प्रमाणपत्र ९.आधार कार्ड (ओळखीचे प्रमाणपत्र) १०. म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसलेबाबत दाखला.	महासभा ठराव क्रं.७७६ दि.२४/०३/२०२२ व महासभा ठराव क्रं.११०७ दि.३०/०५/२०२३ अन्वये निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यकारी कर अधीक्षक	उपायुक्त (महसूल)	अतिरिक्त आयुक्त
५६)	सिनेमा चित्रीकरण परवाना व नूतनीकरण	१.विहित नमुन्यातील अर्ज. २. महानगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. ३. शहर अभियंता बांधकाम विभाग, ज.श.म.न.पा. जळगाव यांचे ना-हरकत प्रमाणपत्र. ४. स्थानिक पोलीस विभाग व शहर वाहतूक पोलीस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र.	महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यकारी कर अधीक्षक	उपायुक्त (महसूल)	अतिरिक्त आयुक्त

५७)	व्यवसाय परवाना स्वयं-नूतनीकरण	<p>१. विहित नमुन्यातील अर्ज.</p> <p>२. म.न.पा.ची .कोणतीही थकबाकी नसलेबाबत दाखला.</p> <p>३.जागा भाडेपट्ट्याने असल्यास मालकाचे ना-हरकत दाखला.</p> <p>४.जागेचा ७/१२ उतारा.</p> <p>५.आधारकार्ड /पॅनकार्ड</p> <p>६. शॉप अॅक्ट परवान्याची छायांकित प्रत.</p> <p>७.आवश्यकतेनुसार अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र.</p> <p>८.संबंधित व्यापार/ व्यवसाय साठा करिता शासनाच्या सर्व आवश्यक परवानगीची प्रती.</p> <p>९. व्यवसाय परवाना प्रमाणपत्र</p> <p>१०. आधार कार्ड (ओळखीचे प्रमाणपत्र)</p>	व्यवसायाच्या प्रकारानुसार महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यकारी कर अधीक्षक	उपायुक्त (महसूल)	अतिरिक्त आयुक्त
५८)	लॉजिंग हाऊस परवाना देणे	<p>१. विहित नमुन्यातील अर्ज.</p> <p>२. म.न.पा.ची .कोणतीही थकबाकी नसलेबाबत दाखला.</p> <p>३.जागा भाडेपट्ट्याने असल्यास मालकाचे ना-हरकत दाखला.</p> <p>४.जागेचा ७/१२ उतारा.</p> <p>५.आधारकार्ड /पॅनकार्ड</p> <p>६. शॉप अॅक्ट परवान्याची छायांकित प्रत.</p> <p>७.आवश्यकतेनुसार अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र.</p> <p>८.संबंधित व्यवसायाकरिता शासनाच्या सर्व आवश्यक परवानगीची प्रती.</p> <p>९. आधार कार्ड (ओळखीचे प्रमाणपत्र)</p> <p>१०. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे</p>	लॉजिंगच्या प्रकारानुसार महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	उपायुक्त (महसूल)	अतिरिक्त आयुक्त	आयुक्त

५९)	लॉजिंग हाऊस परवान्याचे नूतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसलेबाबत दाखला. ३. जागा भाडेपट्ट्याने असल्यास मालकाचे ना- हरकत दाखला. ४. जागेचा ७/१२ उतारा. ५. आधारकार्ड / पॅनकार्ड ६. शॉप अॅक्ट परवान्याची छायांकित प्रत. ७. आवश्यकतेनुसार अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र. ८. संबंधित व्यवसाय करिता शासनाच्या सर्व आवश्यक परवानगीची प्रती. ९. लॉजिंग हाऊस परवाना प्रमाणपत्र १०. आधार कार्ड (ओळखीचे प्रमाणपत्र) ११. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	लॉजिंगच्या प्रकारानुसार महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	उपायुक्त (महसूल)	अतिरिक्त आयुक्त	आयुक्त
-----	--------------------------------------------------	------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	----------------------------------------------------------------------	---------	---------------------	--------------------	--------

६०)	मंगल कार्यालय/ सभागृह वैगेरे परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसलेबाबत दाखला. ३.जागेचा ७/१२ उतारा. ४.आधारकार्ड / पॅनकार्ड ५. बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र. ६.आवश्यकतेनुसार अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र. ७.संबंधित व्यवसाय करिता शासनाच्या सर्व आवश्यक परवानगीची प्रती. ८. आधार कार्ड (ओळखीचे प्रमाणपत्र) ९. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	मंगल कार्यालय / सभागृहाच्या प्रकारानुसार महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	उपायुक्त (महसूल)	अतिरिक्त आयुक्त	आयुक्त
६१)	मंगल कार्यालय/ सभागृह वैगेरे परवान्यांचे नूतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसलेबाबत दाखला. ३.जागेचा ७/१२ उतारा. ४.आधारकार्ड / पॅनकार्ड	मंगल कार्यालय / सभागृहाच्या प्रकारानुसार महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	उपायुक्त (महसूल)	अतिरिक्त आयुक्त	आयुक्त

		<p>५. बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र.</p> <p>६. आवश्यकतेनुसार अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र.</p> <p>७. संबंधित व्यवसायाकरिता शासनाच्या सर्व आवश्यक परवानगीची प्रती.</p> <p>८. लॉजिंग हाऊस परवाना प्रमाणपत्र</p> <p>९. आधार कार्ड (ओळखीचे प्रमाणपत्र)</p> <p>१०. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे</p>					
६२)	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे	<p>१) विहित नमुन्यातील अर्ज,</p> <p>२) शासनाने वेळोवेळी विहित केले जातील असे आवश्यक कागदपत्रे</p>	५००/-	१५ दिवस	संबंधित परवाना देण्याकरिता प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी (उपायुक्त)	अतिरिक्त आयुक्त	महानगर-पालिका आयुक्त
६३)	रस्ता खोदाई परवाना देणे	<p>१. विविध नमुन्यातील अर्ज</p> <p>२. संबंधित मनपाची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र</p> <p>३. शासनाने वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे</p>	<p>१. कॉंक्रीट रोड रु. ४५००/- प्रति चौ.मी.</p> <p>२. डांबरी रस्ते रु. ३०००/- प्रति चौ.मी.</p> <p>३. खडीचे रस्ते रु. १५००/- प्रति चौ.मी. (कच्चे रस्ते)</p>	३० दिवस	शहर अभियंता	महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त	महानगर पालिका आयुक्त

६४)	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल टाकण्या-करिता परवानगी देणे)	१. विविध नमुन्यातील अर्ज २. नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२१/८.२.२४२/UD-२०, दि.१९/१२/२०२२ मधील Schedule IV नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क १.कॉक्रीट रोड रु.४५००/- प्रति चौ.मी. २.डांबरी रस्ते रु.३०००/- प्रति चौ.मी. ३.खडीचे रस्ते रु.१५००/- प्रति चौ.मी. (कच्चे रस्ते)	नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२१/८.२.२४२/UD-२०, दि.१९/१२/२०२२ मधील Schedule IV नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क १.कॉक्रीट रोड रु.४५००/- प्रति चौ.मी. २.डांबरी रस्ते रु.३०००/- प्रति चौ.मी. ३.खडीचे रस्ते रु.१५००/- प्रति चौ.मी. (कच्चे रस्ते)	१.शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२१/८.२.२४२/UD-२०, दि.१९/१२/२०२२ मधील तरतुदी-नुसार ६० दिवस	संबंधित नागरी महानगर पालिकेचे आयुक्त अथवा त्यांनी अतिरिक्त आयुक्त यांचेद्वारे प्राधिकृत इतर सुयोग्य व सक्षम अधिकारी	संबंधित जिल्हाचे जिल्हा-धिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दूरसंचार समिती	प्रधान सचिव, माहिती, तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष, राज्यस्तरीय दूरसंचार समिती
६५)	रस्तेवरील खड्डे बुजणे	नागरिकांचा तक्रारी अर्ज	निशुल्क	१५ दिवस	शहर अभियंता	महानगर-पालिका अतिरिक्त आयुक्त	महानगर-पालिका आयुक्त
६६)	गटारीवरील झाकणे सुस्थितीत ठेवणे	नागरिकांचा तक्रारी अर्ज	निशुल्क	१५ दिवस	शहर अभियंता	महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त	महानगर पालिका आयुक्त
६७)	राज्य खाद्य परवान्या-करिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ना-हरकत दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज. २.संबंधित मनपाची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३.ज्या इमारतीत सदर आस्थापना/ कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे. ४.शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	रुपये ५००/-	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपायुक्त	आयुक्त

६८)	खाद्य नोंदणी परवान्या- करिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा आरोग्य विषयक ना-हरकत दाखला	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. संबंधित मनपाची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/ कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	रुपये ५००/-	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपायुक्त	आयुक्त
६९)	शहरात स्वच्छता ठेवणे.	पुराव्यासह अर्ज. उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी.	रुपये ५००/-	१ दिवस	स्वच्छता निरीक्षक	उपायुक्त	आयुक्त
७०)	महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत शुश्रूषा गृह परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	१) फॉर्म फी रु. १५/- २) १ ते ५ खाटांसाठी ३ वर्षाकरिता रु. ३,५००/- ३) ५ पेक्षा जास्त खाटा असलेल्या शुश्रूषागृहाला प्रत्येकी ५ वाढीव खाटांबाबत उपरोक्त दरांनुसार वाढीव शुल्क आकारण्यात येईल.	३० दिवस	प्रमुख वैद्यकीय अधिकारी	महानगर- पालिका अतिरिक्त आयुक्त	महानगर- पालिका आयुक्त

७१)	महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत शुश्रूषा गृह परवान्याचे नूतनीकरण	१) विहित नमुन्यातील अर्ज २) शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	१) फॉर्म फी रु.१५/- २) १ ते ५ खाटांसाठी ३ वर्षाकरिता रु.३,५००/- ३) ५ पेक्षा जास्त खाटा असलेल्या शुश्रूषागृहाला प्रत्येकी ५ वाढीव खाटांबाबत उपरोक्त दरांनुसार वाढीव शुल्क आकारण्यात येईल. ४) शुश्रूषागृहाच्या नूतनीकरणासाठी पूर्वी नोंदणी किंवा नूतनीकरणासाठी आकारलेल्या शुल्काच्या २५ टक्के वाढीव शुल्क आकारला जाईल.	३० दिवस	प्रमुख वैद्यकीय अधिकारी	महानगर- पालिका अतिरिक्त आयुक्त	महानगर- पालिका आयुक्त
७२)	महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत शुश्रूषा गृह परवान्यावर परवाना- धारक/ भागीदाराचे नाव बदलणे	१) विहित नमुन्यातील अर्ज २) शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	१) शुश्रूषा गृह परवान्यावर परवानाधारक/ भागीदाराचे नाव बदलणे शुल्क रु.३,५००/-	३० दिवस	प्रमुख वैद्यकीय अधिकारी	महानगर- पालिका अतिरिक्त आयुक्त	महानगर- पालिका आयुक्त

७३)	मनपा विकास कामात, खुल्या भूखंडावरील बांधकामात, वीज वाहिन्यांना अडथळा ठरत असल्यास, घरे/ इमारतींना धोकेदायक/ बाधित ठरत असलेली झाड/झाडे/ झाडाची फांदी/झाडाच्या फांद्या तोडणे संदर्भातील परवानगी देणे.	१) आयुक्त (वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष) यांचे नावे केलेला अर्ज, (अर्जदाराचे अर्जात नांव, पत्ता, भ्रमणध्वनी क्र., झाडाची प्रजात, झाडाचे संकेत स्थळदर्शक फोटो, आर्थिक वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती) इ.तपशील नमूद करावा. २) खुल्या भूखंडावर बांधकामास अडथळा ठरणारे झाड तोडावयाचे असल्यास संबंधित जागेचा ७/१२ उतारा व बांधकाम परवानगी मंजूर नकाशा, खुला भूखंड कर भरल्याची पावती. ३) झाडाच्या मुळांमुळे घरांच्या संरक्षण भिंतीला, घराच्या भिंतींना तडे पडल्यास, झाडाच्या बुंध्या- जवळील आवारातील फरशी उखडू लागणे, झाड घराच्या दिशेने झुकलेले असणे किंवा झाड पूर्णपणे कोरडे/वाळवी लागले असलेबाबत तसेच घरासमोरील रोडलगत असलेले झाड/फांद्या विद्युत तारांमध्ये असल्यास तसा फोटो प्रुफ अर्जासोबत जोडावा.	१) वृत्तपत्र जाहीर सूचना रु.५००/- २) परवानगी मिळाल्यानंतर संबंधित अर्जदाराच्या खाजगी जागेत वृक्ष असल्यास सुरक्षा अनामत प्रति वृक्ष रु.१५००/-	६०	लिपिक	शाखा अभियंता	उपायुक्त
-----	----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	----	-------	--------------	----------

ज्ञानेश्वर ढेरे,

आयुक्त तथा प्रशासक,

जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव,

जिल्हा जळगाव.

जळगाव, १९ मार्च २०२५.